Genesys International Corporation Ltd



September 09, 2021

| BSE Limited | National Stock Exchange of India Ltd. | | | |
|-----------------------------------|---------------------------------------|--|--|--|
| Corporate Relationship Department | Exchange Plaza, | | | |
| P.J. Towers, | Bandra-Kurla Complex, | | | |
| Dalal Street, Fort, | Bandra (East) | | | |
| Mumbai - 400 001 | Mumbai - 400 051 | | | |
| | | | | |
| Scrip Code : 506109 | Symbol : GENESYS | | | |

Sub: Newspaper Advertisement for Notice of 39th Annual General Meeting

Please find attached a copy of advertisement published in newspapers - Free Press Journal (English) and Navshakti (Marathi) regarding Notice of 39th Annual General Meeting to be held on Thursday, 30th September 2021 at 3.00 PM IST through Video Conferencing / Other Audit Visual means, other information namely remote e-voting, book closure and information related to 39th AGM of the Company.

The above information is also available on the website of the Company www.igenesys.com

Request you to take the same on your records.

Thanking You

Yours faithfully,

For Genesys International Corporation Ltd

Vineet Chopra

Vice President - Legal &

Company Secretary



Website: www.igenesys.com; E-mail:investors@igenesys.com CIN: L65990MH1983PLC029197



Website: www.sakumaexportsltd.com: Email: companysecretary@sakumaexportsltd.com;Tel: 022 2499 9021

The Sixteenth (16th) Annual General Meeting (AGM) of the Company will be held on Wednesday, September 29, 2021at 11.00 a.m. through Video Conferencing (VC) / Other Audio Visual Means (OAVM)to transact the businesses to be set out in the Notice of AGM which will be emailed to the members separately.

In view of the outbreak of the COVID-19 pandemic, the Ministry of Corporate Affairs (MCA) has vide its Circular dated January 13, 2021 read with MCA Circulars dated May 05, 2020, April 8, 2020 and April 13, 2020 (collectively referred to as the 'MCA Circulars') and SEBI Circular dated January 15, 2021 and May 12, 2020 (collectively referred to as the 'SEBI Circulars') permitted the holding of AGM through VC / OAVM, without the physical presence of members at a common venue. In compliance with applicable provisions of the Companies Act, 2013 read with MCA Circulars, the AGM of the Company will be held through VC / OAVM. The Notice of the AGM along with the Annual Report for the financial year

ended March 31, 2021has been send on September 29th, 2021at 11.00 A.M. only by electronic mode to those members whose email address is registered with the Company/Depositories.Members may note that the Notice of the AGM and Annual Report forthe financial year ended March 31, 2021 will also be available on the Company's website a www.sakumaexportsItd.com; on the BSE website a www.bseindia.comand on the NSE website at www.nseindia.comwhere the shares of the Company are listed.

Members can attend and participate in the AGM through VC/OAVMonly.The instructions for attending the AGM through VC/OAVM are provided in the Notice of the AGM. Members attending the AGM through VC/OAVMshall be counted for the purpose of reckoning the quorum under Section103 of the Companies Act, 2013.

The Company is providing remote e-voting facility ('remote e-voting')to a its members holding shares as on the cut-off date, Wednesday September 22, 2021 to cast their votes on all resolutions set out in the Notice of the AGM. The remote e-voting period begins from Sunday September 26, 2021at 9.00 a.m. and ends on Tuesday, September 28 2021 at 5.00 p.m. additionally, the Company is providing the facility of voting through e-voting system during the AGM ('e-voting'). The detailed manner of remote e-voting/e-voting during the AGM for members holding shares in physical mode, dematerialized mode and for members who have not registered their email address is provided in the Notice of the AG M. The login credentials for e-voting will be sent to all the members at the registered email address

The requirement to send physical copies of the Notice of the AGM along with the Annual Report of financial year 2020-21 to members holding physical shares and those who have not registered their email addresses is dispensed for the calendar year 2021 in accordance with aforesaid MCA Circulars and SEBI Circulars.

In case any member has not registered the email address with the Company / Depository Participant, please follow the below instructions to:
a) Register your email address to receive the Notice of the AGM, Annual Report for the financial year ended March 31, 2021 and the login credentials for e-voting;

| Interribers notating | riease contact the Company at company |
|-------------------------|---|
| shares in Physical form | secretary@sakumaexportsltd.com and submit |
| | the Folio No., name of shareholder, scanned |
| | copy of the share certificate (front and back), |
| | self-attested scanned copy of PAN/AADHAR for |
| | verification and register email address. |
| Members holding | Please contact your Depository Participant |
| shares in DEMAT form | (DP)to register your email address in your |
| | DEMAT account, as per the process advised by |
| | your DP. |

Notice of Book Closure:

Mombors holding

Pursuant to Section 91 of the Companies Act, 2013, notice is hereby given that the Register of Members and Share Transfer Books of the Company will remain closed from Wednesday, September 22, 2021to Wednesday September 29, 2021 (both days inclusive) for the purpose of the AGM and payment of dividend on the Equity Shares of the Company for the financia year ended March 31, 2021. The dividend as recommended by the Board if declared at the meeting, will be paid on or before October 29, 2021.

By order of the Board of Directors For SAKUMA EXPORTS LIMITED

Mr. Dhiraj Khandelwal Place: Mumbai Dated: September 7, 2021 Company Secretary and Compliance Officer

eClerx **eClerx Services Limited**

CIN: L72200MH2000PLC125319 Regd. Office: Sonawala Building, 1st Floor, 29 Bank Street, Fort, Mumbai - 400 023, India Phone No.: +91-22-6614 8301 | Fax No.: +91-22-6614 8655 Email Id: investor@eclerx.com | Website: www.eclerx.com

Notice of 21st Annual General Meeting, Remote **E-Voting Instructions and Book Closure**

NOTICE is hereby given that the 21st Annual General Meeting ('AGM') of eCler Services Limited ('the Company') will be held on Wednesday, September 29, 2021, at 12.30 p.m. through Video Conferencing ('VC') or Other Audio Visual Means ('OAVM') facility, to transact the businesses as set out in the Notice convening the 21st AGM of the Company.

On account of COVID-19 pandemic, the 21st AGM will be held through VC/OAVM without requiring physical presence of the Members, which is in compliance with Ministry of Corporate Affairs ('MCA') MCA General Circular No. 02/2021 dated January 13, 2021 and SEBI Circular No.SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P/2021/11 dated January 15, 2021.

In compliance with the aforesaid circulars, the Notice for 21st AGM and the Annual Report for FY 2020-2021 has been sent to the Members electronically on Tuesday, September 7, 2021, to those Members who have registered their e-mail IDs with the Company/Depository Participant(s). Members can also download the Annual Report along with the Notice of the 21st AGM from the Company's

website by clicking on https://eclerx.com/investor-relations/financials/ Manner of registering/updating e-mail addresses: Members holding shares in physical form and who have not registered/updated their e-mail addresses so far, are requested to do so for receiving all communication

including Annual Report, Notices, Circulars, etc. from the Company electronically by clicking on https://ris.kfintech.com/clientservices/mobilereg/mobileemailreg.aspx and providing the requisite details of their holdings and documents for registering their e-mail address or by writing to the Company/Registrar and Transfer Agent at einward.ris@kfintech.com specifying their Folio No. and attaching self-attested copy of PAN card; Members holding shares in dematerialised form are requested to register

update their e-mail address with their respective Depository Participant(s). The Company has engaged the services of KFin Technologies Private Limited (formerly Karvy Fintech Private Limited) ('Kfintech') for providing its Members facility for casting their vote through remote e-voting platform and for participating in the 21st AGM through VC/OAVM facility along with electronic voting ('Instapoll') during the AGM. The Members attending the AGM who have already cast their vote through remote e-voting prior to AGM can attend the AGM but shall not be entitled to cast their vote again. The manner of voting remotely or during the AGM for Members holding shares in dematerialised form, physical form and for Members who have not registered their email addresses has been provided in the Notice convening the AGM. Instructions for attending AGM through VC/OAVM are also provided in the Notice of AGM.

All the Members are informed that the:

- Remote e-voting period shall commence at 9.00 a.m. (IST) on Friday, September 24, 2021 and end at 5,00 p.m. (IST) on Tuesday, September 28, 2021. The remote e-voting module will be disabled by Kfintech thereafter Once the vote is cast by a Member, he/ she shall not be allowed to change it subsequently;
- E-voting shall also be made available at the 21st AGM and the Members who have not cast their vote through remote e-voting shall be able to vote a the 21st AGM.
- iii. Cut-off date for determining the eligibility of Members for voting through remote e-voting and voting at the AGM is Thursday, September 16, 2021;
- iv. Any person, who acquires shares of the Company and becomes a Membe of the Company after the dispatch of the Notice of the AGM and holding shares as on the cut-off date i.e. Thursday, September 16, 2021, can obtain the User ID and Password by sending a request at evoting@kfintech.com or by following the instructions mentioned in the Notice of 21st AGM.

In case of any query and/or grievance, in respect of voting by electronic means of voting through Instapoll, Members may refer to the Help & Frequently Asked Questions (FAQs) and e-voting user manual available at the download section of https://evoting.kfintech.com/ (KFintech website) or contact Mr. S. V. Raju, Deputy General Manager (Unit: eClerx Services Limited) of KFin Technologies Private Limited (formerly Karvy Fintech Private Limited), Selenium Tower B Plot 31-32, Financial District, Nanakramguda, Serilingampally Mandal Hyderabad - 500 032, Telangana, India or at evoting@kfintech.com or call KFintech's toll free No. 1-800-309-4001 for any further clarifications.

Notice is also hereby given pursuant to Section 91 of the Companies Act, 2013 read with the Companies (Management and Administration) Rules, 2014 and Regulation 42 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, that the Register of Members and Share Transfer Books of the Company will remain closed from Friday, September 17, 2021 to Wednesday, September 29, 2021 (both days inclusive) inter-alia, for the purpose of payment of dividend for the financial year ended March 31, 2021 and also for the AGM. The dividend, if approved, will be paid after Wednesday, September 29, 2021 but within the statutory time limit of 30 days to those Members whose names are registered in the Register of Members of the Company on Thursday, September 16, 2021 in case of shares held in physical form. In case of shares held in dematerialized form, the dividend thereon shall be paid to the Beneficial Owners as at the end of the business on Thursday, September 16, 2021, as per lists to be provided by the Depositories for the said purpose.

The Notice of 21st AGM and the Annual Report for FY 2020-21 are available or the website of the Stock Exchanges, BSE Limited www.bseindia.com and National Stock Exchange of India Limited www.nseindia.com where the Company's shares are listed and on the Company's website www.eclerx.com

For eClerx Services Limited

Pratik Bhanushal Date : September 7, 2021 Company Secretary & Compliance Office **PUBLIC NOTICE**

One J Jebastin Nadar claims to be th ner of Residential Flats bearing no B owner of Residential Flats bearing no B-102 (adm 45.53 sq mts) on First floor and Flat no B-006 (adm 13.55 sq.mts) on Gr floor, in Bldg Shital Palace, Shital Palace CHS Ltd, Sheetal Nagar, Mira Road East, District Thane 401107 bearing Survey no733, New S no 124(p) of Village Bhayander(Said "Property").

Any person/s claiming an interest in th aforesaid Property or any part thereof by way of a sale, gift, lease, inheritance, exchange, mortgage, charge, lien, Trust, possession, easement, attachment or therwise howsoever or in possession o he original title deeds for the said property, are hereby required to make the lame known to the undersigned at the office address mentioned below along vith all supporting documents to ubstantiate the claim, within 7 days froi the date hereof, failing which the mortgage will be created in favour of my Client without reference to such claim and the claim, if any, shall be considered s waived.

Kiran Sharma/Legal Saarthi, 418 Shrikant Chambers, A Wing, V.N Purav Marg, Chembur, Mumbai 400 071. Dated this 08th day of September 2021

As per order passed by n'ble Justice G.B. Gurao before Hon'ble City Civil and Sessions Court Mumbai on 3rd September, 2021, as part of Compliance Master Mayuresh Maheshkumar Dhuri and Miss Gauri Maheshkumar Dhuri, minor of age 12 and 15 years of age respectively are hereby directed issue public notice in Marathi and English newspaper circulating in local area to appoint Mrs. Manisha Maheshkumar Dhuri wife of Late Maheshkumar Pandurang Dhuri and their mother as legal guardian.

APPOINTMENT OF GUARDIAN

If anyone has objection kindly raise within 15 days from date of publication to Advocate Manan Shah at C-4, Bandhukwala Building, Jail Road North, Opposite J J Hospital Gate No. 6, Mumbai-9869647906 Mumbai- 400009. Contact:

Adv. Manan Shah

SAMYAK INTERNATIONAL LIMITED

CIN:L67120MH1994PLC225907 Regd. Office: A/12-10. "APURVA", L.B.S MARG MULUND (W), Mumbai City MH 400080

Notice of the 26th Annual General Meeting, E-Voting Information and **Book Closure for the purpose of Annual General Meeting**

NOTICE

Notice is hereby given that:

The 27th Annual General Meeting (AGM) of the Members of the Company will be neld on Thursday, 30th Day of September, 2021 at 01:00 P.Mthrough Video Conferencing or Other Audio Video means (OAVM) for which purposes the Corporate Office of the Company ie. 21, Mangalam Apartment, Old Palasia, Indore (M.P. 452001 shall be deemed as the venue for the Meeting and theproceedings of the Annual General Meeting shall be deemed to be made there at, totransact the rdinary and Special Business as set out in the Notice of the AGM.

In terms of MCA Circulars & SEBI Circular, the Notice of the 27th AGM and th nnual Report 2020-21 including the Audited Financial Statements for the year ended 31st March, 2021 has been sent via email on 7th September, 2021, to those Member hose email address are registered/ updated with the Company/ Depositor Participants. The Notice of the 27th AGM and the Annual Report is also available or he website of the Stock Exchange i.e. BSE Limited at www.bseindia.com and th AGM Notice is also available on the website of Central Depository Services (India imited (CDSL) (e-voting agency of the Company) at www.evotingindia.com

In compliance with the provisions of Section 108 of the Companies Act, 2013 ar Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014, as amended from time to time and Regulation 44 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, the Members, whose name appears at the close σ business hours on23rdday of September, 2021 (cut-offdate)may cast their vote electronically on the Ordinary and Special Business as set out in the Notice of the AGM though Remote E-Voting System of Central Depository Services Limited (CDSL). All the nembers are informed that:

The Ordinary and the Special Business as set out in the Notice of AGM may be

 $transacted \ by \ electronic \ voting \ or \ by \ ballot \ voting \ at \ the \ AGM;$ The date of completion of dispatch of Notice of the AGM is Tuesday, 07th day o

ends on, September 29th, 2021 (05:00 P.M). E-Voting shall not be allowed beyond 5.00 p.m. on 29th day of September, 2021;

Notice of the AGM is available on the Company's website http://www.samyakinternational.inand on CDSL's website www

evotingindia.com

be allowed to change it subsequently. i. For the process and manner of e-Voting, Members may go through the instruction in the Notice of the AGM andincase of any queries, Members may refer the Frequently Asked Questions (FAQ's) and Remote E-Voting user manual available a

the 'downloads' section of website:http://or contact CDSL by ema at:helpdesk.evoting@cdslindia.com Any person who acquires shares and become Members of the Company after th dispatch of Notice of the AGM but before the cut-off date of ,23rdday of Septembe 2021 and whose name is recorded in the Register of Members or in the Register of Beneficial Owners maintained by the Depositories, can view the Notice of the AGM or

the Company's website or on CDSL's website and can obtain their user id and password for the E-Voting by sending a request at CDSL's email id helpdesk.evoting@cdslindia.com or Company's email I d nyakInternatIonalItd@gmail. com However, if a person is already registered wit CDSL for Remote E-Voting then existing user id and password can be used for casting Pursuant to Section 91 of the Companies Act, 2013 and rules made thereund

and Regulation 42 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements Regulations, 2015, the Register of Members and Share Transfer Books of the Company vill remain closed from24thSeptember 2021 to 30th September 2021, both day inclusive for the purpose of AGM.

Place: INDORE Sunit Jain for : SAMYAK INTERNATIONAL LIMITED (Managing Director)

CABOT 3

CABOT INDIA LIMITED

Regd. Office: Kesar Solitaire, 12th Floor, Plot No. 5, Sector No. 19,
Palm Beach Road, Sanpada, Navi Mumbai 400705. CIN: U21098MH1962PLC012488

INFORMATION REGARDING (58TH) FIFTY EIGHTH ANNUAL GENERAL MEETING OF CABOT INDIA LIMITED

1. This is to hereby inform that 58th Annual General Meeting (AGM) of the Company will be held through Video Conferencing ("VC") / Other Audio-Visual Means ("OAVM") on Tuesday, September 28, 2021 at 4:00 P.M. IST, in compliance with all the applicable provisions of the Companies Act, 2013 and the Rules made thereunder, read with General Circular No. 2/2021 dated January 13, 2021, General Circular no. 14/2020 dated April 08, 2020, Genera Circular No. 17/2020 dated April 13, 2020 and General Circular No. 20/2020 dated May 5, 2020, and other applicable circulars issued by the Ministry of Corporate Affairs ("MCA") collectively referred to as "relevant circulars", to transact the business set out in the Notice calling the AGM. Members will be able to attend the AGM through VC / OAVM or view the live webcast at https://instameet.linkintime.co.in. Members participating through the VC / OAVM facility shall be reckoned for the purpose of quorum under Section 103 of the Companies Act, 2013. In compliance with the relevant circulars, the Notice of the AGM and the Annual Report for the financial year 2020-21, along with financial statements and other documents required to be attached thereto, have been sent to all the Members of the Company whose email addresses are registered with the Company / Depository Participant(s).

2. The aforesaid documents will also be available on the website of Link Intime India Private Limited at the link: https://instavote.linkintime.co.in

3. Manner of registering / updating email addresses:

(a) Members holding shares in physical mode, who have not registered / updated their email addresses with the Company, are requested to register / update the same by clicking or https://linkintime.co.in/emailreg/email_register.html or by writing to Link Intime along with their folio no, and attaching their self-attested PAN card and AADHAR card at: instameet@linkintime.co.in or to the Company at amrita.tiwari@cabotcorp.com

(b) Members holding shares in dematerialized mode, who have not registered / updated their email addresses with their Depository Participants, are requested to register / update their email addresses with the Depository Participants with whom they maintain their demat accounts

I. Manner of casting vote(s) through e-voting:

(a) Company is providing the facility of remote e-Voting to its Members in respect of the business to be transacted at the AGM. For this purpose, it has annointed Link Intime India Private Limited to facilitate voting through electronic means. Accordingly, the facility of casting votes by a Member using remote e-Voting system before the AGM will be provided by CDSL at its website https://instavote.linkintime.co.in. The remote e-Voting facility would be available during the following period:

| Commencement of e-Voting | 9.00 a.m., IST Thursday, September 23, 2021 | | | | |
|---|---|--|--|--|--|
| End of e-Voting | 5.00 p.m., Monday, September 27, 2021 [Remote e-voting module shall be disabled post this date] | | | | |
| During this period, Members holding shares either in physical form or i | | | | | |

dematerialized form as on Tuesday, 21st September 2021 ('Cut-Off date') may cast their vote by remote e-Voting before the AGM (b) The facility for voting through electronic voting system will also be made available at the AGM ("InstaMeet") and Members attending the AGM who have not cast their vote(s) by remote e-voting will be able to vote at the AGM. (c) The login credentials for casting votes through e-voting have been made available to the members through email notice. Members who do not receive email or whose email addresses are not registered with the Company / Link Intime / Depository Participant(s), may generate logic credentials by following instructions given in the Notes to Notice of AGM.

. Members will be able to attend the AGM through VC / OAVM and vote during the AGM by logging on the website of Link Intime at https://instameet.linkintime.co.in/ using their secured login credentials as mentioned in the Notes to the Notice of AGM

MEMBERS ARE REQUESTED TO CAREFULLY READ ALL THE NOTES SET OUT IN THE NOTICE OF THE AGM AND IN PARTICULAR, INSTRUCTIONS FOR JOINING THE AGM, MANNER OF CASTING VOTE THROUGH REMOTE E-VOTING BEFORE OR DURING THE AGM.

By the Order of the Board of Directors or Cabot India Limited

mrita Tiwari lace: Mumbai Date: September 07, 2021

Sd/-

NASHIK MUNICIPAL CORPORATION SEWEARAGE MECHANICAL DEPARTMENT

E TENDER NOTICE NO - 15 /2021-22

Nashik Municipal Corporation, Nashik invites bids for E ΓENDER NOT**I**CE NO 15/2021-22.

The detailed tender notice, document would be available on www.mahatenders.gov.in

जनसंपर्क/जा.क्र/२२५/ Superintending Engineer (Mech) दि.0७/९/२०२१ **Nashik Municipal Corporation** सर्व नागरिकानी पाणी काटकसरीने वापरावे.

वसई-विरार शहर महानगरपालिका मुख्य कार्यालय विरार, विरार पूर्व ता. वसई, जि. पालघर - ४०१ ३०५

दूरध्वनि : ०२५०-२५२१०१/०२/०३/०४/०५/०६, फॅक्स : ०२५० - २५२५१०७ ई-मेल : vasaivirarcorporation@yahoo.com

पाणी पुरवठा विभाग, मुख्यालय, विरार पूर्व तृतिय वेळ फेर जाहिर ई-निविदा सूचना क्र.

वसई विरार शहर महानगरपालिका क्षेत्रातील खालील उल्लेखीत कामाचे कोरे निविदा फॉर्म https://mahatenders.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर दि. ०८/०९/२०२१ पासून उपलब्ध होणार आहेत. ई टेंडरिंग बाबत अधिक माहितीसाठी ई - निविदा कक्ष, वसई विरार शहर महानगरपालिका, विरार, मुख्यालय येथे संपर्क साधावा.

- १) केंद्रशासन पुरस्कृत अमृत अभियान अंतर्गत वसई विरार शहर महानगरपालिका क्षेत्रातील विरार भागातील प्रभाग समिती ओ व सी येथे १८ कि.मी. लांबीची DI पाईप्सची वितरण व्यवस्था अंथरणे तसेच दिवेकर हॉस्पिटल येथे २.०० द.ल.ली क्षमतेचा व गोकूळ कॉम्पलेक्स येथे १.५ द.ल.ली क्षमतेचा उंच जलकुंभ
- केंद्रशासन पुरस्कृत अमृत अभियान अंतर्गत वसई विरार शहर महानगरपालिका क्षेत्रातील नालासोपारा भागातील प्रभाग समिती बी, डी व ई येथे १८ कि. मी. लांबीची DI पाईप्सची वितरण व्यवस्था अंथरणे तसेच जांगीड विरार पुर्व येथे २.०० द.ल.ली क्षमतेचा, प्रस्तावित विवा कॉलेज नालासोपारा (पूर्व) येथे २.०० द.ल.ली क्षमतेचा व यशवंत गौरव नालासोपारा (प.) येथे २.०० द.ल.ली क्षमतेचा उंच जलकुंभ उभारणे.
- ३) केंद्रशासन पुरस्कृत अमृत अभियान अंतर्गत वसई विरार शहर महानगरपालिका क्षेत्रातील वसई भागातील प्रभाग समिती जी, एफ व आय येथे १० कि.मी. लांबीची DI पाईप्सची वितरण व्यवस्था अंथरणे तसेच कारगिल नगर येथे २.०० द.ल.ली क्षमतेचा व एव्हरशाईन येथे १.५० द.ल.ली क्षमतेचा उंच जलकुभ उभारणे.

ARIHANT TOURNESOL LIMITED

CIN No.: L15315MH1991PLC326590

Regd. Office: PLOT NO. B-3, IN FRONT OF SHAKTITYRES,

MIDC PH-1, AKOLA, Maharashtra-444001.

Corporate Address :- 34/B, Jolly Maker Chamber-II,

Nariman Point, Mumbai-400 021.

T.: +91-22 -22821776 | W:- www.arihanttournesol.com |

E: info@arihanttournesol.com

NOTICE OF THE 30TH ANNUAL GENERAL MEETING

REMOTE E-VOTING INFORMATION AND BOOK CLOSURE

NOTICE is hereby given that the Thirty Annual General Meeting

("AGM") of the members of "ARIHANT TOURNESOL LIMITED" (CIN

L15315MH1991PLC326590) will be held on Thursday, the 30th day

of September, 2021 at 3:00 P.M. (IST) at the Registered office of the

Company situated at PLOT NO. B-3, IN FRONT OF SHAKTI TYRES,

MIDC PH-1 AKOLA-444001-INDIA to transact the business as set

out in the Notice convening the meeting and the related Explanatory

In accordance with the General Circular No.s 14/2020, 17/2020, 20/2020 & 02/2021 dated 8 April 2020, 13 April 2020, 5 May 2020 and

13 January, 2021 respectively, issued by the Ministry of Corporate

Affairs (MCA) (collectively referred to as "the Circular") & Securities and Exchange Board of India (SEBI) vide Circular dated 12 May, 2021

and 15 January, 2021, the Company has sent the Notice of the AGM

along with the Annual Report 2020-21 on 07th September, 2021, through electronic mode only to those Members whose e-mail

addresses are registered with the Company or Registrar & Transfer

Agent and Depositories. The requirement of sending physical copies of

the Notice of the AGM has been dispensed with vide MCA Circulars

The Annual Report for financial year 2020-2021 containing the Notice

www.arihanttounesol.com. The Notice convening the AGM is also

available on the websites of BSE Limited at www.bseindia.com and

However In accordance with Section 108 of the Companies Act, 2013.

and Rule 20 of the Companies (Management and Administration)

Rules, 2014, as amended from time to time and Regulation 44 of SEBI

(Listing Obligations and Disclosure Requirements) Regulation, 2015

the Company is providing to the members the facility to cast their vote

at the AGM through e-voting facility being provided by the Central

Depository Services (India) Limited (CDSL). Members may cast their

votes on electronic voting system from any place other than the venue

The instructions for e-voting are given in the notice of the AGM.

a) The voting rights either by remote e-voting or at the AGM venue

shall be as per number of equity shares held by the Member(s) as

on Thursday 23th September, 2021 (Cut-Off date). Members are

eligible to cast vote electronically only if they are holding shares as

The remote e-voting will commence on Monday 27thSeptember.

The remote e-voting will end on Wednesday 29th September, 2021

(5:00 pm IST). The remote e-voting module shall be disabled for

d) A member may participate in the AGM even after exercising his right

to vote through remote e-voting but shall not be allowed to vote

In case a person has become a member of the Company after

dispatch of the Notice but before the Cut-Off Date i.e.on Thursday

23th September, 2021 may obtain the user Id and password by

following the procedure as mentioned in the Notice of AGM or by

For electronic voting instructions, Members may go through the

instructions in the notice of the AGM and in case of any queries/

grievances connected with e-voting Members may refer the

Frequently Asked Questions ("FAQs") and e-voting manual available

at www.evotingindia.com under help section or write an email to

The Company has appointed Mr. Gaurav V. Bhoir & Associates

Practising Company Secretary (Membership No. 54590 & C P No.

22157) as the scrutinizer to scrutinize the e-voting process in fair

Members who have not yet registered their e-mail addresses may

register their email address by sending an email request at the email

contact numbers quoting their name and folio number/client id number

&Members holding shares in demat form are requested to register

Members are requested to note that the Register of Members and

Share Transfer books of the company will remain closed from from

Friday, 24th September, 2021 to Thursday, 30th September, 2021

(both days inclusive) for the purpose of convening of ensuing AGM of

their email id and mobile number with their DPs, if not done already.

:investor@bigsharesonline.com along with email addresses &

sending a request at helpdesk.evoting@cdslindia.com

AGM is available on the Company's website at

and the SEBI Circular.

www.arihanttounesol.com.

of the meeting (remote e-voting).

on cut-off date.

2021 (10:00 am IST).

voting by CDSL thereafter

helpdesk.evoting@cdslindia.com.

Registration of E-mail addresses:

and transparent manner.

Book Closure Information

the company.

Members are requesting to note the following:

जावक क्र./व.वि.श.म./शअ/५२३/२०२१ दिनांकः ७/०९/२०२१

Please Visit our official website

(https://mahatenders.gov.in)

सही/-(एम. जी. गिरगांवकर) शहर अभियंता

वसई-विरार शहर महानगरपालिका

NOTICE is hereby given that the share certificate(s) for 187 (No. o shares) Equity shares of Rs. 10/- each of TORRENT POWER LIMITED bearing Folio No. 0000472 and distinctive nos. (From 33698265 To 33698451) comprised in share certificate No. 472 registered in the name(s) of Shri Rohin Dadabhoy Motiwalla has been lost or misplaced and the undersigned has applied to TORRENT POWER LIMITED for issue of duplicate share certificate(s) in respect of the said shares. Any person who has a claim in respect of the said shares should lodge such claim with the Company at its Registered Office at "Samanvay", 600, Tapovan, Ambawadi, Ahmedabad-380 015 within fifteen days from the date of publication of this notice, failing which the Company will proceed for issue of duplicate share certificates subject to completion of other legal formalities.

> Name(s) of Shareholder/legal heir(s) Rohin Dadabhoy Motiwalla

Government of India

Ministry of Finance and Department of Financial Services MUMBAI DEBTS RECOVERY TRIBUNAL NO. II 3rd Floor, MTNL Building, Colaba, Mumbai-400 005 BEFORE THE RECOVERY OFFICER **DEBTS RECOVERY TRIBUBAL NO. II. MUMBAI** RECOVERY PROCEEDING NO. 196 OF 2012

> Next Date: 20.09.2021 ...CERTIFICATE HOLDER

V/S M/S. SHREENATHJI PHARMA AND ORS

BANK OF INDIA

Date: 08.09.2021

THE FREE PRESS JOURNAL www.freepressjournal.in MUMBAI | WEDNESDAY | SEPTEMBER 8, 2021

CERTIFICATE DEBTORS

NOTICE FOR SETTING THE SALE PROCLAMATION Wheras the Hon'ble Presiding Officer has issued Recovery Certificate in Original Application No. 111 of 2012 to pay to the Applicant Bank a sum of Rs. 71,99,443/- (Rupees Seventy One Lacs Ninety Nine Thousand Four Hundred Forty Three Only) with interest.

Whereas you have not paid the amount and the undersigned has attached the under-mentioned property and ordered its sale

You are hereby informed that the 20th September, 2021 has been fixed for drawing up the proclamation of sale and setting the terms thereof. You are hereby called upon to participate in the settlement of the terms of proclamation and to bring to the notice of the undersigned any encumbrances, charges, claims or liabilities attaching to the said properties or any portion thereof.

SPECIFICATION OF PROPERTY

Flat No. D-002, Ground Floor, Sai Dham, More, Nalla Sopara (East), Tal. Vasai, Dist. Thane

Given under my hand and seal of the Tribunal on this 31st day of August, 2021.



(SUNIL K. MESHRAM) RECOVERY OFFICER DRT-II. MUMBAI

1. M/s. Shreenathji Pharma, A Sole Proprietorship concern

Chandramohan C.H.S., Shop No. 104 Near Tata Hospital, Parel, Mumbai-400 012 2. Mr. Shival Premnath Mahrotra

Chandramohan C.H.S., Shop No. 104, Near Tata Hospital, Parel, Mumbai-400 012 3. Mr. Dinesh D. Singh

Hanuman Building N. 212, Road No. 4 Katrak Road, Dadar (E), Mumbai-400 014

Flat No. D/002, Ground Floor, Sai Dham, More, Nalla Sopara (East) Tal. Vasai, Dist. Thane

4. The Chairman/Secretary of the Concerned Society

GENESYS INTERNATIONAL CORPORATION LIMITED Regd Office: 73A, SDF-III, SEEPZ, ANDHERI (EAST), MUMBAI-400 09

Website: www.igenesys.com; Email: investors@igenesys.co Telephone: 91 22 4488 4488; Facsimile: 91 22 2829 0603 CIN: L65990MH1983PLC029197

NOTICE OF 39th ANNUAL GENERAL MEETING, REMOTE E-VOTING

NOTICE is hereby given that the 39th Annual General Meeting (AGM) of the Members of the Company will be held on **Thursday, September 30, 2021** at 3.00 p.m. IST, through Video Conferencing ("VC") / Other Audio-Visual Means ("OAVM"), to transact the business as stated in the Notice of the AGM ("Notice") for which purpose the Registered office of the Company 73-A SDF III SEEPZ, Andheri East, Mumbai 400096 Maharashtra, shall be deemed as the venue.

n view of the outbreak of the COVID-19 pandemic, social distancing is a norm to be followed and pursuant to the Circular No. 14/2020 dated April 08, 2020, Circular No.17/2020 dated April 13, 2020 read with General Circular No. 39/2020 dated December 31, 2020 issued by the Ministry of Corporate Affairs, Government of India (collectively referred to as "MCA Circulars") and Circular No. 20/2020 dated May 05, 2020 and SEBI Circular SEBI/HO/CFD/CMD1/CIR/P/2020/79 dated May 12, 2020 reac with Circular No. SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P/2021/11 dated January 15, 2021 issued by the Securities and Exchange Board of India (collectively referred to as "SEBI Circulars"), and in compliance with the provisions of the Companies Act, 2013 and SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 this AGM is being convened to be held through Video Conferencing ("VC") or Other Audio Visual Means ("OAVM"), without the physical presence of the members at a common venue. In compliance with the said circular the Notice of the AGM is being served only via electronic mode to your email address registered with your Depository Participant share transfer agent of the Company, i.e., Bigshare Services Private Limited, as the

The electronic dispatch of the Notice along with the e-voting, instructions has beer completed on Tuesday, September 7, 2021. The Notice of the AGM inter-alia indicating the process and manner of remote e-voting and e-voting at the AGM is available on the company's website www.igenesys.com, also on the website of Stock Exchanges i.e BSE Limited at www.bseindia.com and National Stock Exchange of India Limited at www.nseindia.com and on the website of Central Depository Services (India) Limited at https://www.evotingindia.com.

i) Members holding shares in physical mode and who have not registered/ updated their email addresses with the Company/ RTA are requested to register/ update the same by making an application to the Company by email to and/ o investor@bigshareonline.com and / or investors@igenesys.com along with their details such as Full Name (including name of the joint holder(s), if any), Folio Number, Certificate number(s), mobile number and also attach an image of self-

ام Aanner of registration and email addresses and casting vote through remote e-voting المامة المامة والمامة المامة الما

attested copy of share certificate (both sides) and PAN Card (of all joint holders) in ii) Members holding shares in dematerialised mode are requested to register/updat

their email addresses with the relevant Depositor Pursuant to section 108 of the Companies Act, 2013 read with Rule 20 of the Companies (Management & Administration) Rules, 2014 as amended from time to time and Regulation 44 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirement) Regulations, 2015, the Company has provided electronic voting facility to it's members through Central Depository Services (India) Limited (CDSL). Members of the Company nolding shares in either physical or dematerialised form as on September 23, 2021 peing the cut-off date may cast their vote through remote e-voting. The details a

equired under the aforesaid provisions are given hereunder: Monday, September 27, 2021 at Date and Time of Commencement of 9.00 a.m. remote e-voting Date and Time of Conclusion of remote Wednesday, September 29, 2021 at 5.00 p.m. e-voting

he remote e-voting facility shall not be allowed beyond the aforesaid date and time. A person, whose name is recorded in the Register of Members or in the Register eneficial owners maintained by the depositories as on the cut-off date only shall be entitled to avail the facility of remote e-voting and e- voting at the AGM. Any person who has become a member of the company after dispatch of Notice may write to the Company's RTA, Bigshare Services Private Limited at address 1st Floor, Bharat Til Works Building, Opp. Vasant Oasis, Makwana Road, Marol, Andheri (East), Mumbai 400059 or email at investor@bigshareonline.com for procedure of obtaining login IE and password. However, if the person already registered with CDSL for e-voti the existing User ID and Password can be used for e-voting.

Members who are present in the meeting through VC / OAVM and have not caste their vote on resolutions through remote e-voting, shall be allowed to vote through e oting system during the meeting.

The Members who have cast their vote by remote e-voting prior to the AGM may also attend/participate in the AGM through VC / OAVM but shall not be entitled to cast

heir vote again.

Kindly note, once you cast vote through remote e-voting, then you cannot modify you vote later or vote at the AGM. However, you may attend the AGM. The Notice of AGM along with the procedure for attending the AGM through VC and ϵ voting has been sent to all the members by electronic mode and the same is available

on the website of the Company at www.igenesys.com and on the website of the Central Depository Services (India) Limited at https://www.evotingindia.com. f you have any queries or issues regarding attending AGM & e-voting from the CDSL e voting System, you can write an email to <u>helpdesk.evoting@cdslindia.com</u> or conta at 022-23058738 and 022-23058542/43.

All grievances connected with the facility for voting by electronic means may be addressed to Mr. Rakesh Dalvi, Sr. Manager, Central Depository Services (India) Limited (CDSL), A Wing, 25th Floor, Marathon Futurex, Mafatlal Mill Compounds, N M oshi Marg, Lower Parel (East), Mumbai - 400013 or send an email to elpdesk.evoting@cdslindia.com or call on 022-23058542/43. Pursuant to Section 91 of the Companies Act, 2013 read with the Rules made

thereunder and Regulation 42 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, the Register of Members and Share Transfer Books vill remain closed from Friday, September 24, 2021 to Thursday, September 30, 2021 both days inclusive) for the purpose of AGM. The results of voting would be declared as stipulated under the relevant Rules and wil

For Genesys International Corporation Limited

Vice President - Legal & Company Secretary

Place: Mumbai

Purvai V. Choudhari

BY ORDER OF THE BOARD OF DIRECTORS

Place : Mumbai Date: 08th September, 2021 Company Secretary & Compliance Officer

For ARIHANT TOURNESOL LIMITED

Dated: September 07, 2021

नोंदणीकृत कार्यालय: ३रा मजला, प्लॉट क्र. ३/८, हॅमिल्टन हाऊस, जे. एन. हेरेडिया मार्ग, बॅलार्ड इस्टेट, मुंबई-४०० ०३८.

फोन: (०२२) ६७४८ ७२०० फॅक्स:(०२२) ६७४८ ७२०१ ईमेलः info@gammoninfra.com वेबसाइट: www.ajrinfra.in सीआयएन : एल४५२०३एमएच२००१पीएलसी१३१७२८ सूचना

ह्याद्वारे **सूचना** दिली जात आहे की निगम व्यवहार मंत्रालय **(''एमसीए'')** ने दिनांक ^ए मे, २०२० रोजी जारी केलेले जनरल सर्क्युलर क्र २०/२०२० सहवाचता एमसीए जनरल सरक्युंलर्स १४/२०२०, १७/२०२० आणि २/२०२१ अनुक्रमे दिनांकित ८ एप्रिल २०२०, १३ एप्रिल, २०२० आणि ३१ जानेवारी, २०२१ आणि सेबीच्या दिनांक १२ मे २०२० च्या परिपत्रकासोबत (एकत्रितपणे संबंधित परिपत्रके, असे म्हटले आहे) वाचले असता त्या अन्वये, एजीएममध्ये नेमून दिलेलं कामकाज पार पाडण्यासाठी, कंपनीच्या सदस्यांची २० वी वार्षिक सामान्य सभा (एजीएम) गुरुवार, ३० सप्टेंबर २०२१ रोजी दुपारी ०३.३० वाजता (भारतीय प्रमाणवेळ) व्हिडिओ कॉन्फरंसिंग (**व्हीसी**)/इतर ऑर्डिओ विज्ञल माध्यमांद्वारे (ओएव्हीएम) आयोजित केली जाईल. संबंधित परिपत्रकांनुसार २० व्या एजीएमची सूचना, आर्थिक वर्ष २०२०-२१ चा वार्षिक अहवाल इलेक्ट्रॉनिक माध्यमातून कंपनी/डिपॉझिटरी सहभागींकडे ई-मेल पत्ता नोंदवलेल्या सदस्यांना पाठवल आहे. २० व्या एजीएमची सूचना आणि आर्थिक वर्ष २०२०-२१ चा वार्षिक अहवाल कंपनीच्या www.ajrinfra.in वेबसाइटवर, सेंट्रल डिपॉझिटरी सर्व्हिसेस (इंडिया) लिमिटेडच्या https://www.evotingindia.com वेबसाइटवर, नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेडच्या www.nseindia.com वेबसाइटवर आणि बीएसई लिमिटेडच्या www.bseindia.com वेबसाइटवर उपलब्ध आहे.

कंपनी कायदा २०१३ **(कायदा)** चा अनुभाग १०८ हा कंपनीज (मॅनेजमेंट अँड अँडिमिनिस्ट्रेशन) नियम २०१४ च्या नियम २० आणि सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर रिक्कायरमेंट्स) नियम २०१५ चा नियम ४४ सोबत वाचला असता त्या अन्वये कंपनी सूचनेत दिलेल्या ठरावानुसार सेंट्रल डिपॉझिटरी सर्व्हिसेस (इंडिया) लिमिटेडने (सीडीएसएल) प्रवलेली इलेक्ट्रॉनिक ई-मतदान सुविधा एजीएमचे स्थान वगळता अन्य स्थानावर **(दूरस्थ ई–मतदान)** देत आहे. ई-मतदानाची सुविधा एजीएम दरम्यानही उपलब्ध आहे आणि व्हीसी/ ओपव्हीएमद्वारे सभेत उपस्थित असलेल्या आणि दुरस्थ ई-मतदानाने मतदान न केलेल्या सदस्यांन एजीएममध्ये ई-मतदानाने आपला हक्क बजावता येईल. सदस्य दूरस्थ ई-मतदानाने मतदान केल्यानंतर एजीएममध्ये उपस्थित राह शकतो, पण एजीएममध्ये त्याला पुन्हा मत देता येणार नाही. सदस्यांना विनंती आहे की सीडीएसएलने पुरवलेल्या व्हीसी/ओएव्हीएमद्वारे एजीएममध्ये उपस्थित राहाण्यासाठी पाठवलेल्या एजीएमच्या सूचनेत दिलेल्या सूचना पाळाव्यात. दूरस्थ ई-मतदानाचा तपशील खाली दिला आहे:

- १) दूरस्थ ई-मतदान सुरू होण्याची तारीख आणि वेळ : २७/०९/२०२१ (सकाळी ९.०० वाजता, भारतीय प्रमाणवेळ)
- २) दूरस्थ ई-मतदान समाप्त होण्याची तारीख आणि वेळ: २९/०९/२०२१ (सायंकाळी ५.०० वाजता. भारतीय प्रमाणवेळ)
- ३) २४/०९/२०२१ रोजी सायंकाळी ५.०० वाजल्यानंतर (भारतीय प्रमाणवेळ) दूरस्थ ई-मतदानाला परवानगी मिळणार नाही.
- ४) सदस्यांचा मतदानाचा अधिकार २४ सप्टेंबर २०२० ह्या समाप्ती तारखेला असलेल्य कंपनीच्या दिलेल्या समभाग भांडवलाच्या भागांच्या प्रमाणानुसार असेल. २४/०९/२०२१ ह्या समाप्ती तारखेला ज्या व्यक्तीचं नाव सदस्यांच्या नोंदवहीत किंवा लाभार्थी मालकांच्या नोंदवहीत असेल फक्त त्यालाच एजीएममध्ये दूरस्थ ई-मतदानाचा/ई-मतदानाचा अधिकार मिळेल.
- ज्या व्यक्तीकडे कंपनीचे भाग असतील आणि ती व्यक्ती सूचना पाठवल्यानंतर कंपनीची सदस्य झाली आणि समाप्ती तारखेला त्याच्याकडे /तिच्याकडे भागधारण असेल तर त्याला/तिला <u>helpdesk.evoting@cdslindia.com</u> वर विनंती पाठवून यूझर आयडी व पासवर्ड मिळवता येईल. पण जर एखादी व्यक्ती सीडीएसएलकडे ई-मतदानासाठी आधीच नोंदवलेली असेल तर मत देण्यासाठी सध्याचा युझर आयडी व पासवर्ड वापरता येईल
- प्रत्यक्ष स्वरूपात भागधारणा करणाऱ्या सदस्यांनी कृपया ई-मतदानासाठी तपशीलवार सचना पाहावी.

ज्या भागधारकांकडे प्रत्यक्ष स्वरूपात भागधारणा केली आहे आणि ज्यांचे ई-मेल पत्ते डिपॉझिटरीजकडे नोंदवलेले नाहीत त्यांनी www.evotingindia.com वेबसाइटवर लॉग ऑन करावे आणि एजीएममधील प्रस्तावित ठरावावार ई-मतदान करण्यासाठी लॉगिन तपशील मिळवण्याकरिता आयकर विभागाने जारी केलेला १० अंकी अल्फा-न्यूमेरिक पॅन

दूरस्थ ई-मतदान आणि ई-मतदानासंबंधी कोणतीही चौकशी/तक्रार करायची असेल तर सदस्यांनी इथे संपर्क करावा:

नाव: श्री राकेश दळवी

सेंट्रल डिपॉझिटरी सर्व्हिसेस (इंडिया) लिमिटेड

पद: व्यवस्थापक

पत्ता: ए विंग, २५ वा मजला, मॅरॅथॉन फ्युचरेक्स, मफतलाल मिल कंपाउंड, एन. एम. जोशी मार्ग,

लोअर परळ (पूर्व), मुंबई-४०००१३.

ईमेल: helpdesk.evoting@cdslindia.com सेल: १८००२२५५३३

एजेआर इंफ्रा अँड टॉलिंग लिमिटेड करिता (पूर्वीची गॅमन इंफ्रास्ट्रक्चर लिमिटेड) स्वाक्षरी/

दिनांक: ८ सप्टेंबर, २०२१

स्थान : मुंबई कौशल शाह कंपनी सचिव आणि अनुपालन अधिकारी

जाहीर सूचना

आमच्या अशिलाच्या वतीने नोंद घ्यावी की. श्री. रामनाथ सी. राय यांचे कायदेशीर वारसदार श्री. चेतन रामनाथ राय, निवासी १६/सी, सागर संगीत, ५८, एस. बी. रोड, कुलाबा बस डेपोजवळ, कुलाबा, मुंबई ४०००५ येथे यांचे नामाधिकार हे श्री. चेतन रामनाथ राय यांच्या नावे असणाऱ्या दिनांक २८/०४/१९८० रोजीच्या भाग प्रमाणपत्र क्र. ४० अन्वये रू. २५०/-चे पाच शेअर्स क्र. १९६ ते २०० यासह परिसर असा कार्यालय क्र. २०५, २ रा मजला, मोजमापित ६५३.०० चौ. फूट (बिल्ट अप क्षेत्र), क्षमालया प्रिमायसेस को-ऑप सोसायटी लि., ३७, सर्व्हे क्र. १४२१, न्यू मरीन लाईन्स, मुंबई

४०००२० संदर्भात (यानंतर एकत्रित सदर परिसर उल्लेखावे) आम्ही तपासत आहोत. कोणत्याही व्यक्ती(तीं)/सोसायटी/विश्वस्त ज्यांना सदर परिसर आणि/वा त्याच्या कोणत्याही भागासंदर्भात कोणताही दावा वा हक हा बोजा, वारसाहक, समभाग, विक्री, जप्ती, अनुजाप्ती, विकास हक, दायित्व वा बांधिलकी वा मागणी, अदलाबदल, विभाजन, गहाण, निर्वाह, भाडेपट्टा, भाडेपट्ट्यान्वये, धारणाधिकार, बक्षीस, कब्जा, भागादारी, भाडे, विश्वस्त, प्रभार, वसिहत, तारण, हमी सुविधाधिकार, कर्ज, एफएसआय वापर, अतिरिक्त एफएसआय वापर, अग्रीम, मनाई आदेश, प्रलंबित वाद अथवा कोणत्याही प्रकारची जप्ती, कायदा, न्यायाधिकरण, महसूल वा वैधानिक लवाद वा अधिकाराद्वारे संमत कोणताही हकुमनामा. आदेश वा बक्षीसान्वये. विहित हक्क वा इतरांच्या आधी विकत घेण्याचा हक्क या स्वरूपात वा अन्य स्वरूपात असल्यास, याद्वारे त्याचा/तिचा/त्यांचा शेअर वा दावा सदर सूचना प्रसिद्धीच्या तारखेपासून सात (७) दिवसात सूचित करणे आवश्यक आहे. सदर करण्यात अपयशी ठरल्यास, असा कोणताही दावा, हक्क वा हितसंबंध सर्व हेतू आणि उद्देशाकरिता अधित्यागित केल्याचे आणि/वा सोडून दिल्याचे समजण्यात येईल आणि कोणत्याही स्वरूपात आमच्या अशिलावर बंधनकारक नसेल आणि अशा कोणत्याही व्यक्ती(तीं)चा असा दावा/दावे असल्यास, संदर्भाशिवाय कोणतेही पुढील व्यवहार करण्यात येतील

उपरोक्त मिळकतीचे परिशिष्टः (सदर परिसराचे वर्णन)

थ्री. चेतन रामनाथ राय यांच्या नावे असणाऱ्या दिनांक २८/०४/१९८० रोजीच्या भाग प्रमाणपत्र क्र. ४० अन्वये रू. २५०/-चे पाच शेअर्स क्र. १९६ ते २०० यासह परिसर असा कार्यालय क्र. २०५, २ रा मजला, मोजमापित ६५३.०० चौ. फूट (बिल्ट अप क्षेत्र), क्षमालया प्रिमायसेस को-ऑप सोसायटी लि., ३७, सर्व्हे क्र. १४२१, न्यू मरीन लाईन्स, मुंबई - ४०००२०. दिनांक ९ ऑगस्ट, २०२१

> धीरज जैन - व्यवस्थापकीय संचालक १०७, १ ला मजला, विकास बिल्डिंग, ११, एनजीएन वैद्य मार्ग, फोर्ट, मुंबई - ४००००१



मरोळ मरोशी शाखा. सरला सॉफ्टवेअर पार्क. विजय नगर. मरोव मारोशी रोड, अंधेरी पूर्व, मुंबई ४०००५९.

०२२-२९२५३०५२ ईमेलः marmar@denabank.com

कर्जदारांना सूचना (सरफैसी ॲक्ट, २००२ च्या कलम १३ च्या पोटकलम (२) अन्वये)

मे. ऑटोक्रिएट्स सर्व्हिसेस प्रा. लि., येथे गाव खानावळे, जुना मुंबई पुणे नॅशनल हायवे, बालाजी पेट्रोल पंप जवळ खानावळे, तालूका पनवेल, जि.रायगड- ४१० २०६

संदर्भ. : आमच्या मरोळ मारोशी शाखा येथील पत सुविधा.

त्तपनः . जानच्या नराख नाराशा आयाजा च्याप पत्त चुत्तचा । आमही विविध पत्त प्रविधांची मंजुरी व मंजुरीच्या शर्तां कठवणाऱ्या आमच्या दिनांक १८.०१.२०१४ च्या पत्र क्र. आरएमसीसी मीटींग अजेंडा क्र. १०८ चा संदर्भ देतो. वरील मंजुरीप्रमाणे तुम्ही येथे ह्यानंतर उल्लेख केल्याप्रमाणे तारण पुरविल्यानंतर पत सुविधा घेऊन त्यांचा उपयोग करण्यास सुरुवात केली. विविध कर्ज/पतसुविधांमधील सध्याची थकबाकी आणि अशा दायित्वा

| | THE | | | | | | | |
|--|---|------------------------|---------------------|---|--|--|--|--|
| सुविधेचे | विधेचे मर्यादा व्याज ३१.०७.२०२१ | | | सिक्युरिटीजच्या तपशिलासह तारण करार | | | | |
| स्वरूप | (रु.) | दर | रोजीस थकबाकी | (सिक्युरिटी करारांचे तपशील नमूद आणि गहाण | | | | |
| आणि | रक्कम | | (२७.०५.२०२१ | मिळकतीचे तपशील समाविष्ट एकूण क्षेत्र आणि | | | | |
| प्रकार | लाखात | पर्यंत व्याजासह) सीमा) | | | | | | |
| मुदत कर्ज | ₹. | १०.९० | ₹. | गाव खानावले, जुना मुंबई पुणे नॅशनल हायवे, बालाजी | | | | |
| | १५००. | | ९,४६,०२,२२१.९५ | पेट्रोल पंप जवळ, खानावले, तालूका पनवेल, जिल्हा | | | | |
| | 00 | | + २९.०५.२०२१ | रायगड येथे गट क्र. १३६/१बी, १३६/४बी, १३७, | | | | |
| | लाख | | पासूनचे व्याज आणि | १३६/३ आणि १३३ येथे स्थित जमीन सह फॅक्टरी | | | | |
| | परिव्यय वजा | | परिव्यय वजा | इमारत आणि इतर रचना. मोजमापित अंदाजे २६३४० | | | | |
| | | | तारखेपर्यंतची वसुली | चौ.मीट. पूर्व-ओपन प्लॉट, पश्चिम-ओपन प्लॉट, | | | | |
| | | | | उत्तरः ओपने प्लॉट, दक्षिणः जुना मुंबई पुणे हायवे. | | | | |
| २. दिनांक १७.०२.२०२१ रोजीच्या कर्जाच्या पोचपावतीच्या पत्रामध्ये तुम्ही १७.०२.२०२१ (दिनांक) रोजीस एकूण रु | | | | | | | | |

- ९,५२,७२,६५५.०० रकमेच्या तुमच्या दायित्वाची पोचपावती बँकेला दिली आहे. इतर प्रभार खात्यामधून रु. शून्य किंव संपलेले वर्षाकरीता बँकेच्या ३१ मार्च, रोजीसची रु. --- लाख निश्चित आणि दायित्व आहे. वरील उद्धेखित बक्तबार्क समाविष्ट ---- पर्यंतचे पुढील व्याज. खात्यात डेबिट केलेले इतर प्रभार रु. ---- (प्रयोज्य नसल्यास वगळावे) तम्हाला माहिती आहे की तम्ही ३० ०६ २०१९ रोजी संपलेल्या तिमाहीकरिता वरील कर्ज /थकबाकीवर व्याज अट . एयात कसूर केली आहे व तुम्ही दिनांक ३०.०६.२०१९ व त्यानंतरच्या टर्म लोन/मागणी कर्जाच्या हप्त्याच्या देयामध्य
- देखील कसूरवार ठरले आहात. तुम्ही केलेल्या कसुरीच्या परिणामी, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या निर्देश आणि मार्गदर्शक तत्त्वांप्रमाणे २८.०२.२०२ रोजीस तुमच्या कर्ज खात्याचे वर्गीकरण नॉन-परफॉर्मिंग ॲसेट असे करण्यात आले. आम्ही वारंवार विनंत्या आणि मागण्
- करूनही तम्ही त्यावरील व्याजासह थकीत कर्जाची परतफेड केलेली नाही. करणात पुरत्त (जनारण - अन्यतिष्य चर्चन कर्मना कार्यक्र करणात्र गति। वर्तील परिच्छेद १ मध्ये वर्णन केलेल्या वेगयेगळ्या तारणांनी तितस प्रतिक्रित केलेल्या पत सुविधांच्या संबंधात तुमचे दायित्व निभावण्यातील तुमची असमर्थता आणि तुमच्या खात्याचे नॉन-परफॉर्मिंग ॲसेट म्हणून केलेले वर्गीकरण घ्यानात घेऊन, आम्ही याद्वारे तुम्हाला सिक्युरिटायझेशन अँड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्त्रियल ॲसेटस् अँड एन्फोसेमेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ च्या कलम १३ च्या पोट-कलम (२) अन्वये तुम्हाला सूचना देत आहोत आणि तुम्हाला ह्या सचनेच्या तारखेपासन **६० दिवसांत** वरील परिच्छेद १ मध्ये दिल्याप्रमाणे रू. ९.४६.०२.२२१.९५ + २९.०५.२०२१ पुस्ता जा आपता पुरिव्या वजा वसुत्तीपर्यंतने व्याज अशा एक्ण रक्षमें वेकीश्रती तुमचे संपूर्ण दिवित्व प्रदान करण्यात सांगत आहोत. आम्ही पुढे तुम्हाला सूचना देतो की, प्रदानाच्या तारखेपर्यंतच्या व्याजासह वरील रकमेचे प्रदान करण्यात तुम्ही कसूर केत्यास, आम्ही सदर अंतरच्या कलम १३ च्या पोट-कलम (४) अन्वये सर्व किंवा कोणतेही अधिकाः वापरण्यास मोकळे असू, ह्याची कृपया नोंद घ्यावी.
- कृपया ध्यानात ठेवावे की, संपूर्ण प्रदान होईपर्यंत प्रत्येक पत सुविधेसाठी वरील परिच्छेद १ मध्ये विनिर्दिष्ट केलेल्या दरान
- आम्ही तुमचे लक्ष सदर ॲक्टच्या कलम १३ च्या पोट-कलम १३ कडे वेधत आहोत. ज्यानुसार तुम्हाला आमची लेखी पूर्वपरवानगी घेतल्याखेरीज विक्री, भाडेपट्टा किंवा अन्य प्रकारे (नियमित कामकाजाव्यतिरिक्त अन्य मार्गाने) वरील परिच्छेद १ मध्ये उद्धेख केलेल्या कोणत्याही तारण मत्तेचे हस्तांतरण करण्यास प्रतिबंध केला आहे. आम्ही पुढे हेही कळवतो की, सदर
- ॲवटच्या कलम १२(१३) मधील वरील तरतुर्वीचे पालन न करणे हा ॲवटच्या कलम २९ अन्वये दंडनीय अपराध आहे. आम्ही पुढे तुमचे लक्ष सदरह् अधिनियमाच्या कलम १३ च्या पोटकलम (८) च्या तरतुर्वीकडे वेधण्यात येत आहे, ज्यानुसार तुम्ही खाजगीरित्या/प्रस्ताव/निविदा मागवून/जाहीर लिलावासाठी सूचना प्रकाशनाच्या तारखेपूर्वी कोणत्याही वेळी थकबाकीसह एकत्रित बँकेने केलेला सर्व परिव्यय. प्रभार आणि खर्चाची रक्कम तुम्ही भरण केलीत तर तारण मत्ता विमोचित करू शकता. कृपया नोंद घ्यावी की, वरील नुसार सूचना प्रकाशित केल्यानंत तारण मत्ता विमोचित करण्याचा तुम्हाला हक राहणार नाही. कृपया ध्यानात ठेवावे की, ही मागणी सूचना, आम्हाला येणे असलेल्या रकमांच्या संबंधात पुढील मागण्या करण्याच्या अधिकारापुरत्या मर्यादित न राहता, त्याच्याहीसहीत असलेल्या उपाययोजना किंवा अन्य कोणत्याही अधिकारांना बाधा येऊ
- न देता दिली आहे व असे अधिकार त्यागले असे समजू नये.

सही/-प्राधिकृत अधिकारी बँक ऑफ बडोदा

⊕SBI State Bank of India शाखा: स्टेस्ड ॲसेटस मॅनेजमेंट शाखा - ॥

स्ट्रेस्ड ॲसेट्स मॅनेजमेंट शाखा - II, रहेजा चेंबर्स, तळमजला,

फ्री प्रेस जर्नल मार्ग, निर्मन पॉईंट, मुंबई - ४०० ०२१. **शाखेचा द्. क्र.** ०२२-४१६११४०२/४१६११४३४ फॅक्स: ०२२-२२८११४०१ शाखेचा ईमेल आयडी: team7.15859@sbi.co.in, sbi.15859@sbi.co.in

स्थावर/जंगम मिळकर्तीच्या विक्री करिता विक्री सूचना जोडपत्र - IV - A (नियम ८(६) ची तरतूद पहा)

सिक्युरिटायझेशन ॲण्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शियल ॲसेट्स ॲण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट २००२ सहवाचता सिक्युरिटी इंटरेट (एन्फोर्समेंट) रुल्स २००२ च्या नियम ८(६) च्या तरतुदीन्वये स्थावर/जंगम मत्तेच्या विक्रीकरिता ई-लिलाव विक्री सुचना. रण धनकाकड गहाण/प्रभाारत आहत ज्याचा **अन्वयाक/प्रत्य**

बँक ऑफ इंडिया, तारण धनकोच्या प्राधिकृत अधिकाऱ्यांनी घेतला आहे ते कर्जदार आणि हमीदार यांच्याकडून तारण धनकोंना थकबाकीत खालील उल्लेखित तक्त्यात संबंधीत खात्यासमोर नमूद थकबाकी + त्यावरील तारखेपर्यंतचे सांपार्शिक दराने व्याज + खर्च आणि परिव्यय (वजा वसूल, काही असल्यास) च्या वसुलीसाठी २४ सप्टेंबर, २०२१ रोजी ''जे आहे जेथे आहे'' ''जे आहे जसे आहे' आणि ''जे काही आहे **तेथे आहे''** तत्त्वाने विकण्यात येणार आहेत. मिळकतीनुसार राखीव किँमत आणि इअर खालीलप्रमाणे:

| l | अ. | युनिटचे नाव | थकबाकी | मिळकतीचा तपशिल | मिळकतीचे | मिळकतीचा | | ईअर (करोडमध्ये) | प्राधिकृत | निरिक्षणाची |
|---|------|------------------|------------------|--|------------------|-------------|--------------|------------------|----------------|-------------|
| ı | क्र. | | (एनपीएच्या | | मालक | प्रकार | (करोडमध्ये)+ | | अधिकारी आणि | तारिख |
| l | | | तारखेपासून वगळून | | | | जीएसटी आणि | बोली वाढविण्याची | संपर्क क्रमांक | |
| l | | | व्याज) | | | | प्रयोज्य कर | रक्कम | | |
| l | ۶. | विंध्यवासिनी | १०६.६४ | ग्रामीण क्षेत्र तालुका आणि उप-जिल्हा, ठाणे मधील | विंध्यवासिनी | इंडस्ट्रिअल | 8.00 | 0.80 | मोहद. रशिद | २१-०९-२०२१ |
| L | | स्टील | | नगरपरिषदीच्या हद्दीबाहेरील आणि कुंडावली च्या गाव | स्टील प्रोडक्ट्स | | | | खान | |
| L | | प्रोडक्ट्स प्रा. | | हद्दीमधील मुरबाड ॲडिशनल इंडस्ट्रियल एरिया मधील प्लॉट | प्रा. लि. | | | १ लाख | | |
| П | | लि. | | क्र. जे-६२ येथील प्लॅन्ट ॲण्ड मशिनरी. | | | | | ९२८५५५३०२५ | |
| l | | | | | | | | | ९८३३२१८७२४ | |

वरील सर्व मिळकत बँकेच्या प्रत्यक्ष कब्जात आहेत. निरिक्षणाची वेळ: तक्त्यात नमृद संबधीत तारखेरोजीस द. १२.०० ते सायं. ४.००. लिलावाची तारिख: २४ सप्टेंबर, २०२१- स.११.०० ते द. १२.०० वा. प्रत्येकी ५ मिनिटांच्या अमर्यादीत विस्तारासह. केव्हायसी दस्तावेज आणि इअर सह बोली सादरीकरणाची तारिख: २३

प्रप्टेंबर, २०२१ रोजीस किंवा पूर्वी.

सर्व संबंधीत पक्षकारांना सदर प्रकाशन ही ई लिलावाकरिता १५ दिवसांची आगाऊ सूचना म्हणून सुद्धा बजावण्यात येते आहे.

प्राधिकृत अधिकाऱ्यांच्या सर्वोत्तम ज्ञान आणि माहितीप्रमाणे मिळकती/तींवर कोणतेही भार नाहीत. तथापि, इच्छुक बोलीदारांनी त्यांची बोली सादर करण्याआधी लिलावात ठेवलेल्या मिळकतींवरील भार, त्यांचे मालकी हक आणि मिळकतीला बाधा आणणाऱ्या टावे/अधिकार/थकबाकीबाबत त्यांची स्वतंत्र चौकशी करून छु। अर्थ काढू नये किंवा तसा समज करून घेऊ नये. बँकेला ज्ञात असलेल्या किंवा नसलेल्या अशा सर्व वर्तमान आणि भविष्यातील भारासह मिळकत विकली जात आहे. प्राधिकृत अधिकारी/तारण धनको कोणत्याही त्रयस्थ पक्षकारांच्या दावे/अधिकार/थकबाकीसाठी कोणत्याही प्रकारे जबाबदार नसतील

विक्रीच्या अटी आणि शर्तीकरिता कृपया स्टेट बँक ऑफ इंडिया, तारण धनको यांची बेबसाईट www.sbi.co.in मध्ये पुरविलेल्या https://www. ibapi.in चा संदर्भ घ्यावा.

दिनांक : ०७.०९.२०२१ ठिकाण : मंबर्ड

सही / -प्राधिकृत अधिकारी

वास इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड

नों. का.: प्लॉट क्र. ७५७/७५८, ज्वाला इस्टेट, सोनीवाडी, कोरा केंद्र जवळ, एस. व्ही. रोड, बोरिवली (पश्चिम), मुंबई – ४०००९२ सीआयएन क्र.: एल६५१००एमएच१९९४पीएलसी०७६५३८ द्र.: २८९९३०९२/२८९९०८४१. <u>ईमेल</u> : vasinfrastructureltd@yahoo.com वेबसाईट : www.vasinfrastructureltd.com

२६व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची सार्वजनिक सूचना

याद्वारे सचना देण्यांत येते की, वास इन्फ्रास्ट्रक्चर लि. कंपनीच्या सभासदांची २६ वी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) गुरुवार, ३० सप्टेंबर, २०२१ रोजी दु. ३.०० वा. भाप्रवे व्हिडिओ कॉन्फरन्सिंग ('व्हीसी')/अदर ऑडिओ व्हिज्युअल मिन्स ('ओएव्हीएम') मार्फत होईल.

सातत्याने सरु असलेला कोव्हीड-१९ साथरोगाचा उपद्रव पाहता निगम व्यवहार मंत्रालयाने (एमसीए) त्यांच्या १३ जानेवारी, २०२१, ५ मे, २०२० दिनांकीत सर्क्युलर सहवाचता ८ एप्रिल, २०२०, १३ एप्रिल, २०२० दिनाकित सर्क्युलर (एकत्रित उल्लेख 'एमसीए सर्क्युलर्स') द्वारा एका सामाईक ठिकाणी सभासदांच्या प्रत्यक्ष उपस्थिती शिवाय व्हीसी/ओएव्हीएम मार्फत एजीएम आयोजित करण्याची परवानगी दिली. एमसीए सर्क्युलर्स आणि कंपनी अधिनियम, २०१३ (अधिनियम) च्या संबंधित तरतुदी आणि सेबी (लिस्टींग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर रिक्वायरमेंटस) रेग्युलेशन्स, २०१५ ('सेबी लिस्टींग रेग्युलेशन्स') च्या अनुपालनांत कंपनीची एजीएम व्हीसी/ओएव्हीएम मार्फत घेण्यांत येत आहे.

त्यामध्ये करावयाचे कामकाज मांडणारी २६ व्या एजीएमची सूचना आणि ३१ मार्च, २०२१ रोजी संपलेल्या वर्षासाठी चा वार्षिक अहवाल उपरोक्त एमसीए सर्क्युलर्स आणि १२ मे, २०२०, १२ मे, २०२१ दिनांकीत सेबी सर्क्युलर नुसार कंपनीचे आर अँड टी एजंट म्हणजेच लिंक इनटाईम (इं) प्रा. लि. कडे ज्यांचे ई–मेल अँड्रेसेस नोंदवले आहेत त्या सभासदांना फक्त इलेक्ट्रॉनिक माध्यमातून आधीच पाठवले आहेत. सभासदांनी ध्यानांत ठेवावे की, २६ व्या एजीएमची सूचना आणि वार्षिक अहवाल २०२०–२०२१ कंपनीची वेबसाईट https://www.vasinfrastructureltd.com वर आणि स्टॉक एक्स्चेंज ची वेबसाईट म्हणजेच बीएसई लिमिटेड ची https://www.bseindia.com येथे सुद्धा उपलब्ध असेल. सभासद केवळ व्हीसी/ओएव्हीएम सुविधे मार्फत एजीएम मध्ये हजर राहृन सहभागी होऊ शकतात.

कंपनी तिच्या सर्व सभासदाना एजीएमच्या सूचनेत मांडलेल्या सर्व ठरावांवर त्यांची मते देण्यासाठी रिमोट ई-व्होटींग पुरवत आहे. त्याशिवाय, कंपनी एजीएम मध्ये ई-व्होटींग सिस्टीम मार्फत मतदानाची सुविधा पुरवत आहे. रिमोट ई-व्होटींग, एजीएमच्या वेळेमध्ये व्होटींग आणि व्हीसी/ओव्हीएएम मार्फत एजीएम मध्ये सहभाग होण्याची सविस्तर प्रक्रिया एजीएम च्या सचनेत दिली आहे.

जर तुमच्या ई-मेल आयडी आधीच कंपनी/डिपॉझिटरीजकडे नोंदवला असेल तर ई-व्होटींग साठीचे लॉगीन तपशील तुमच्या नोंदणीकृत ई-मेल ॲड्रेसवर पाठवण्यांत येत आहेत. जर तुम्ही तुमचे ई-मेल ॲड्रेस कंपनी/डिपॉझिटरीजकडे नोंदवले नसतील तर कृपया खालील निर्देशांचे पालन करा :

वार्षिक अहवाल, सूचना आणि ई-व्होटींगसाठी लॉगीन तपशील इ. मिळवण्यासाठी तुमचा ई-मेल ॲड्रेस नोंदवण्यासाठी.

ई-मेल ॲड्रेस नोंदवण्यासाठी भागधारकांचे नाव, फोलिओ क्र. सर्व धारकांच्या पॅन कार्डची स्व-साक्षांकित स्कॅन्ड प्रत, सर्व धारकांची पत्ता प्राव्याची स्व-साक्षांकित स्कॅन्ड प्रत पुरवून आर ॲड टी एजंट म्हणजेच मे. लिंक इनटाईम (इं) प्रा. लि. यांच्याकडे त्यांच्या ई-मेल आयडी rnt.helpdesk@linkintime.co.in वर एक ई-मेल विनंती पाठवावी.

एजीएमची सूचना नि–ई–व्होटींग ची तपशिलवार प्रक्रिया कंपनीची वेबसाईट www.vasinfrastructureltd.com वर उपलब्ध आहे.

वास इन्फ्रास्ट्रक्चर लि. साठी

जाहिर सूचना : हरविलेले मुख्यत्याराला दिलेले अधिकार

शाखा कार्यालय : आयसीआयसीआय बँक लि., िICICI Bank ट्रांस ट्रेंड सेंटर, फ्लोरा डेक जवळ, सिप्झ, एमआयडीसी, अंधेरी (पू.), मुंबई-४०० ०९३.

मी, पूजा बलराज श्री. बलराज यांचे मुलगी, कर्मचारी क्र. १८०६४१ सध्या मुंबई येथे एरिया

डेब्ट मॅनेजर या क्षमतेने कार्यरत, याद्वारे हमी देत आहे की :

१. माझे नावे असलेले मुख्यत्याराला दिलेले अधिकार हरविलेले आहे. २. आयसीआयसीआय बँक लि. ला प्रतिनिधीत्व करण्याचे अधिकार करण्याकरिता कोणतीही

मख्यत्यागला टिलेले अधिकार पत्र माद्ये मोबत जारी आहे प्राधिकत अधिकारी दिनांक : ०९ सप्टेंबर, २०२१ ठिकाण:मुंबई आयसीआयसीआय बँक लिमिटेड

> फॉर्म क (रेग्युलेशन ३३(२) पहा) नोंद. ए/डी, दास्ती द्वारे जे प्रकाशनाद्वारे अयशस्वी

वसुली अधिकारी यांचे कार्यालय – ।/॥ मुंबई कर्ज वसुली न्यायाधिकरण क्र (डीआरटी ३)

टेलिफोन एक्सचेंज बिल्डिंग, सेक्टर ३०-ए, वाशी, नवी मुंबई - ४०० ७०३ <u>दि सेकंड शेड्युल टू दि इनकम टॅक्स, १९६१ नियम ५३ सहवाचता डेप्थ ॲण्ड बॅक्रप्टर्स</u> ॲक्ट, १९९३ अन्वर्ये विक्री उद्घोषणा मांडण्याकरीता सूचना

स्टेट बँक ऑफ इंडिया विरूध्द

(सीडी१) लॅनयार्ड फूड्स लिमिटेड

भारसी / ११८ / २०१७

्रेथे ५ विकाश पार्के जय प्रकाश हाऊसिंग को ऑप सोसायटी, जुहू तारा रोड, सांताक्रुझ (प) मुंबई-४०००४९

लॅनयार्ड फूड्स लिमिटेड

(सीडी२)२. हरेश द्वारकादास गांधी येथे ५ विकाश पार्क जय प्रकाश हाऊसिंग को ऑप सोसायटी, जुहू तारा रोड, सांताक्रुझ (प) मुंबई-

(सीडी४) ४. हिमांशु एस. गांधी

येथे ए/५, इंद्रलोक, ९० फूट रोड, गरोडिया नगर, घाटकोपर (पूर्व), मुंबई- ४०००७७ (सीडी५) ५. नकुल एस. मुल्लीक

४०००६१

सांताक्रुझ (प), मुंबई ४०००४९ सीडी४) ७. पंजाब नॅशनल बँक शाखा, ऑफिस येथे सेक्टर १, वाशी, नवी मुंबई- ४००७०३.

(सीडी४) ८. को-ऑपरेटीव्ह सेंत्रेले रौफेसेन बोरेनफीन बँक बी.ए. (रोबो बँक नेदरलॅण्ड) **सत्तेचाळीस आणि पैसे सतरा मात्र)** सह पेंडेनटेलीट आणि रु. १७५००० (रुपये एक लाख पंच्याहत्त हजार मात्र) ची परिव्यय आणि प्रदानापर्यंत २४.१०.२००० पासून तिमाही आधारे १६.२५% दराने पुढील व्याज अर्जदार बँकेला/वित्तीय संस्थेला चुकती करण्यासाठी **ओए/३३४४/२०००** मधील २७.०३.२०१७ . दिनांकीत वसुली प्रमाणपत्र निर्गमित केले होते. ज्याअर्थी तुम्ही रक्कम चुकती केलेली नाही आणि निम्नस्वाक्षरीकारांनी खालील नमूद स्थावर मिळकत जप्त केली आणि तिच्या विक्रीचे आदेश दिले.

तुम्हाला याद्वारे कळविण्यात येते की, विक्रीची उद्घोषणा काढणे आणि तिच्या अटी मांडण्याकरित २०.०९.२०२१ रोजी स. १०.३० वा. निश्चित करण्यात आली आहे. तम्हाला उदघोषणा मांडणीमध्ये सहभागी होण्याकरिता आणि सदर मिळकत किंवा तिच्या कोणत्याही भागाशी संबंधित कोणताही बोजा प्रभार, दावा किंवा दायित्वे निम्नस्वाक्षरीकारांना कळविण्यासाठी याद्वारे बोलाविण्यात येत आहे.

मिळकतीचे विस्तृतीकरण

जमीन आणि टेनटेंड कमर्शिअल इमारत बी+तळ + एम+५ मजला डब्ल्यु/१# लिफ्ट अमर चेंबर्स काझी सयद स्ट्रीट, मांडवी कोळीवाडा, वाडगाडी मस्झिद बंदर पश्चिम, मुंबई ४००००३. जुना सर्व्हें क्रमांक ४६१, नवीन सर्व्हे क्र. २६०४ सी.एस. क्र. ३९४, मांडवी विभाग, सोने क्र. ४/३८, प्लॉट क्षेत्र ११२.५० चौ.मीटर्स म्हणजेच १३४ चौ. यार्ड्स सीमाबद्ध: उत्तर: सुगर हाऊस, दक्षिण: ॲड हाऊस, पूर्व: नारसी नाथ स्टीट, पश्चिम: काझी सयद स्टीट ०३.०९.२०२१ रोजी माझ्या हस्ते आणि न्यायाधिकरणाच्या शिक्क्यासह दिले.

वसुली अधिकारी

कर्ज वसली न्यायाधिकरण(डीआरटी ३)



GENESYS जेनेसीस इंटरनॅशनल कॉर्पोरेशन लिमिटेड

वेबसाइट : www.igenesys.com, ई-मेल : investors@igenesys.com दूरध्वनी : ९१ २२ ४४८८ ४४८८, फॅक्स : ९१ २२ २८२९ ०६०३ सीआयएन: एल६५९९०एमएच१९८३पीएलसी०२९१९७

सूचना याद्वारे देण्यात येत आहे की, कंपनीच्या सभासदांची ३९वी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम)

पुरुवार, दि. ३० सप्टेंबर, २०२१ रोजी दु. ३.०० वाजता कंपनीचे नोंदणीकृत कार्यालय ७३-ए, एसडीएफ JIII. सीप्झ, अंधेरी (पूर्व), मुंबई - ४०००९६, महाराष्ट्र ह्या मानिव ठिकाणी एजीएमच्या सूचनेमध्ये नमूद केल्यानुसार व्यवसायावर विचारविनिमय करण्यासाठी आयोजित करण्यात येत आहे. कोव्हीड-१९ साथरोगाचा उद्रेक पाहता, सामाजिक अंतर चे नियम पाळावयाचे आहेत आणि निगम व्यवहा

ई-व्होटींग, निर्देशांसह सूचनेची इलेक्ट्रॉनिक पाठवणी मंगळवार, ७ सप्टेंबर, २०२१ रोजी पूर्ण केली अन्य बाबींसह रिमोट ई-व्होटींग आणि एजीएममध्ये ई-व्होटींगची प्रक्रिया आणि पद्धत कंपनीची वेबसाईट www.igenesys.com वर तसेच स्टॉक एक्सचेंजेसच्या वेबसाईट्स म्हणजेच बीएसई लिमिटेडच्या www.bseindia.com आणि नॅशनल स्टॉक एक्स्चेंज ऑफ इंडिया लिमिटेड च्या www.nseindia.com व आणि सेंट्रल डिपॉझिटरी सर्व्हिसेस (इंडिया) लिमिटेड च्या <u>https://www.evotingindia.com</u> वर सुद्धा उपलब्ध आहे.

ई-मेल ॲडेसेस नोंदवण्याची आणि रिमोट ई-व्होटींग मार्फत मत देण्याची पद्धत

नोंदवले/अद्ययावत केले नाहीत त्या सभासदांनी कृपया त्यांचे संपूर्ण नाव (असल्यास संयुक्त धारकांच्या नावासह), फोलिओ क्रमांक, प्रमाणपत्र क्रमांक, मोबाईल क्रमांक तसेच शेअर प्रमाणपत्राची (दोन्ही बाज) आणि पॅन कार्ड च्या स्व-साक्षांकित प्रति (सर्व संयुक्त धारकांचे) पीडीएफ किंवा जेपीईजी फॉरमॅट मध्ये जोडून <u>investor@bigshareonline.com</u> आणि/किंवा <u>investors@igenesys.com</u> वर ई-मेल ने

ii) डिमटेरिअलाईज्ड स्वरूपांत शेअर्स धारण करणाऱ्या सभासदांनी कृपया त्यांचे ईमेल ॲडेसेस संबंधित डिपॉझिटरीजकडे नोंदवावेत/अद्ययावत करावेत.

. कंपनी (व्यवस्थापन व प्रशासन) नियम, २०१४ अनुसार व सेबी (सूची अनिवार्यता व विमोचन आवश्यकता विनियमन, २०१५ च्या विनियमन ४४ अंतर्गत कंपनीस सभासदांना एजीएमच्या सूचनेमध्ये विहित सर्व ठरावांवर एजीएमच्या ठिकाणाव्यतिरिक्त अन्य ठिकाणांहन इलेक्टॉनिक मतदान प्रणालीच्या माध्यमातन देण्याची सुविधा उपलब्ध करून देण्याकरिता कंपनीने सेंट्रल डिपॉझिटरी सर्व्हिसेस लिमिटेडसमवेत . (सीडीएसएल) करार केला आहे. निर्धारित अंतिम तारखेस अर्थात दि. २३ सप्टेंबर, २०२१ रोजीनुसार प्रत्यक्ष त्रा डीमटेरियलाइज्ड् स्वरूपातील भागधारक असलेल्या कंपनीच्या सभासदांना त्यांची मते इलेक्ट्रॉनिक

परोक्ष ई-मतदान सुविधा सदर तारीखा व वेळेच्या पश्चात अकार्यरत करण्यात येईल.

मतपत्रिकेद्वारे किंवा एजीएमच्या विकाणी मतदानपत्रिकेच्या माध्यमातून मत देण्यास पात्र असेल. सूचनेच्या गठवणीपश्चात एखादी व्यक्ती कंपनीची सभासद बनत असल्यास सदर व्यक्ती कंपनीचे आरटीए. बिगशेअर सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड यांना पत्ता १ ला मजला. भरत टिन वर्क्स बिल्डींग. वसंत ओआसिसच्या समोर मकवाना रोड, मरोळ अंधेरी पूर्व मुंबई - ४०० ०५९ येथे ईमेल <u>investor@bigshareonline.com</u> वर लॉग इन आयडी व पासवर्ड प्राप्त करण्याच्या प्रक्रियेकरिता संपर्क साधू शकतील. तथापि, एखादी व्यक्ती सीडीएसएलकडे परोक्ष मतदानाकरिता आधीच नोंदणीकृत असल्यास सदर व्यक्ती मत देण्यासाठी तिचा विद्यमान युजर आयडी व पासवर्ड वापरू शकते.

त्यांचे मत दिले नसेल त्यांना सभेमध्ये ई-व्होटींग सिस्टीमने मत देण्याची अनुमती असेल

ज्या सभासदांनी रिमोट ई-व्होटींगने एजीएमपूर्वी त्यांचे मत दिले असेल ते सुद्धा व्हीसी/ओएव्हीएम मार्फत र्जीएमला हजर राह/सहभागी होऊ शकतात परंतु ते पुन्हा त्यांचे मत देण्यास हक्कदार नसतील कृपया नोंद घ्यावी की, परोक्ष ई-मतदानाद्वारे एकदा मत देऊ केल्यानंतर नंतर किंवा एजीएममध्ये तुमचे मत

रजीएमच्या ठिकाणी ईलेक्ट्रॉनिक मतदानाची सुविधा प्राप्त करू शकतात. र्जीएमची सूचना व एजीएममध्ये उपस्थित राहण्याकरिता प्रक्रिया यांच्यासह व्हीसी व ई-मतदान सभासदांन ईलेक्ट्रॉनिक स्वरूपात कंपनीची वेबसाइट <u>www.igenesys.com</u> वर उपलब्ध आहे व सेंट्रल डिपॉझिटरी

सर्व्हिसेस (इंडिया) लिमिटेड h<u>ttps://www.evotingindia.com</u> वर उपलब्ध आहे. जर तुम्हाला एजीएम मध्ये हजर राहणे आणि सीडीएसएल च्या ई-व्होटींग सिस्टीम वरून ई-व्होटींग करण्यात काही अडचणी आल्या किंवा शंका असल्या तर तुम्ही <u>helpdesk.evoting@cdslindia.com</u> वर एक ईमेल

डिपॉझिटरी सर्व्हिसेस (इंडिया) लिमिटेड (सीडीएसएल), ए विंग, २५वा मजला, मॅरेथॉन फ्यचरेक्स, मफतलाल मेल कंपाऊंड, एन. एम. जोशी मार्ग, लोअर परळ (पूर्व), मुंबई - ४०००१३ येथे कराव्यात किंवा helpdesk.evoting@cdslindia.com वर ई-मेल पाठवांवा किंवा ०२२-२३०५८५४२/४३ वर कॉल कंपन्या कायदा, २०१३ चे अनुच्छेद ९१ सहवाचन त्याअंतर्गत संस्थापित नियम तसेच सेबी (सची अनिवार्यता

व विमोचन आवश्यकता) विनियम. २०१५ च्या विनियमन ४२ अंतर्गत सभासदांचे रजिस्टर व शेअर टान्सफर संबंधित नियमांतर्गत निर्धारित केल्यानुसार मतदानाचा निकाल घोषित करण्यात येईल व तो कंपनीच्य

दिनांक : ०७ सप्टेंबर, २०२१

ठिकाण : मुंबई

वेबसाइटवरही प्रदर्शित करण्यात येईल. जेनेसीस इंटरनॅशनल कॉर्पोरेशन लिमिटेडकरित

विनीत चोप्रा



वैक ऑफ़ बड़ौदा मरोळ मरोशी शाखा, सरला सॉफ्टवेअर पार्क, विजय नगर, मरोळ

Bank of Baroda

| प्रेस्ता | प्

जोडपत्र २

हमीदारांना सूचना दिनांक: ०६.०८.२०२१ त्राप, मे. ऑटोक्रिएट्स सर्व्हिसेस प्रा. लि., येथे गाव खानावळे, जुना मुंबई पुणे नॅशनल हायवे, बालाजी पेट्रोल पंप

_{पं.:} ऑटोक्रिएट्स सर्व्हिसेस प्रा. लि. यांना मंजूर केलेल्या पतसुविधेकरिता तुमची हमी

तम्हाला माहीत आहे की. हमीच्या दस्तावेजात सविस्तर मांडलेल्या त्यावरील व्याजासह रू. १५००,०० लाख स यावरील व्याज एकूण पत मर्यादेकरिता मे. ऑटोक्रिएट्स सर्व्हिसेस प्रा. लि.यांचेकडून येणे असलेल्या किंव आलेल्या सर्व देणी व दायित्वे ह्यांची कोणत्याही वेळी मागणी केली जाईल तेव्हा प्रदान करण्याची हमी दिलेली दिनांक २७.०१.२०१४ च्या हमीपत्राने दिली. हमी दिलेले दायित्व सुरक्षित करण्यासाठी तुन्ही आम्हाला पुढील तारणेही पुप्त-ली आहेत. मिळकृत स्थित येथे: गाव खानावले, जुना मुंबई पुणे नॅशनल हायवे, वालाजी पेट्रोल पंप जवळ, खानावले तालुका पनवेल, जिल्हा रायगड येथे गट क्र. १३६/१बी, १३६/४बी, १३७, १३६/३ आणि १३३ येथे स्थित जमीन सह फॅक्टरी इमारत आणि इतर रचना. मोजमापित अंदाजे २६३४० चौ.मीट. पूर्व-ओपन प्लॉट, पश्चिम-ओपन प्लॉट उत्तर: ओपन प्लॉट, दक्षिण: जुना मुंबई पुणे हायवे.

आम्ही तुम्हाला कळवू इच्छितो की, कर्जदारांनी त्यांचे दायित्व प्रदान करण्यात कसूर केली आणि परिणामी त्यांच्य खात्याचे वर्गीकरण नान-परफॉर्मिंग ॲसेट म्हणून झाले. कर्जदारांना आम्ही पाठविलेल्या सिक्युरिटायक्षेत्रन ॲण्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शियल ॲसेटस ॲण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ च्या कलम १३(२) अन्वये दिनांक ०६.०८.२०२१ रोजीच्या सचनेची पत जोडण्यात आली आहे. कर्जदारांनी कसर केल्यामले ्रम्) जन्य दिना प्रसिद्ध प्रदेशकार प्रस्तात है १,४६,०२,२२१.९५ + २२,०५,२०२१ पासूनचे ब्याज आणि तृस्ही दिलेखा हमीबद्दल तुम्ही आम्हाला है १,४६,०२,२२१.९५ + २२,०५,२०२१ पासूनचे ब्याज आणि परिव्यय वजा तारखेषर्यंतवी वसुली अशी रक्कम आम्हाला प्रदान करण्यास बांधील आहात आणि याद्वारे आम्ही सदर हमी अमलात आणून तुम्हाला ह्या सूचनेच्या तारखेपासून ६० दिवसांत सदर रक्कम प्रदान करण्यास सांगत आहोत कुपया नोंद घ्यावी की, व्याज हे कर्जदारांना बजावलेल्या दिनांक ०६.०८.२०२१ रोजीच्या सूचनेच्या (प्रत जोडलेली परिच्छेद १ मध्ये विनिर्दिष्ट रापने आकारण्यात येईल. आम्ही पुढे कळबू इच्छितो की, कर्जदारांद्वारे कर्ज आणि अग्रिमांच्या थकीत परताव्याकारेता तुमचे हमीचे दायित्व

सुरक्षित करण्यासाठी तुम्ही पुरविलेल्या तारणाच्या संदर्भात सदर ६० दिवसांची सूचना ही सिक्युरिटायक्षेत्रन अण्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनास्त्रियल ॲसेटस् ॲण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ च्या कलम १३ च्या पोटकलम (२) अन्वये सूचना समजावी. आम्ही तुम्हाला पुढे कळवित आहोत की, प्रदानाच्या तारखेपयैं व्याजासह वरील रकमेचे प्रदान करण्यास कसूर केल्यास आम्हाला सदरह अधिनियमाच्या कलम १३ च्या पोटकला (४) अंतर्गत कोणत्याही किंवा सर्व अधिकारांचा वापर करण्याचे स्वातंत्र्य राहील, याची कपया नोंद घ्यावी. ्र आम्ही पुढे तुमचे लक्ष सदरहू अधिनियमाच्या कलम १३ च्या पोटकलम (८) च्या तरतुर्दीकडे वेधत आहोत

ज्यानुसार तुम्ही खाजगीरित्या/दरपत्रके/निविदा मागवून/जाहीर लिलावासाठी सूचना प्रकाशनाच्य तारखेपूर्वी कोणत्याही वेळी थकबाकीसह एकत्रित बँकेने केलेला सर्व परिव्यय, प्रभार आणि खर्चाची रक्कम् तुम्ही भरणा केलीत तर तारण मत्ता विमोचित करू शकता. कृपया नोंद घ्यावी की, वरील नुसार सुचन काशित केल्यानंतर तारण मत्ता विमोचित करण्याचा तुम्हाला हक्क राहणार नाही. आम्ही तुमचे लक्ष सदर ॲक्टच्या कलम १३ च्या पोट-कलम (१३) कडे वेधतो, ज्या संदर्भात तुम्हाला आमची लेख

पूर्व संमती घेतत्याशिवाय वरील परिच्छेद १ मध्ये उहुंख केलेल्या तारण मत्ताचे विक्री, भाडेपड्डा किंवा अन्य प्रकार (नियमित कामकाजाव्यतिरिक्त) हस्तांतरण करण्यास मनाई करण्यात येत आहे आणि सदर ॲक्टच्या कलम १३(१३)

मधील वरील तातुर्दीचे पालन न करणे म्हणजे ॲक्टच्या कलम २९ अन्वये दंडनीय अपराध आहे. कृपया नोंद घ्यावी की सदर मागणी सूचना ही आम्हाला येणे असलेल्या रकमेच्या संदर्भात पुढे मागणी करण्याच -अधिकारासह तेवढ्यापर्यंत मर्यादित न राहता त्यासाठी करावयाची कार्यवाही किंवा उपायांना बाँधा येऊ न देता देण्या येत आहे आणि तसे अधिकार सोडून दिले आहेत असे समजू नये.

> प्राधिकृत अधिकार्र बँक ऑफ बडोदा

विआन इंडस्ट्रीज लिमिटेड नॉ. कार्यालयः साईशा बंगला क्र. १०/८७, म्हाडा, एसव्हीपी नगर, जानकी देवी स्कूल रोड, वसींवा, अंधेरी

३८ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना गद्वारे सूचना देण्यात येते की, विआन इंडस्ट्रीज लिमिटेड (कंपनी)ची वार्षिक सर्वसाधारण सभा ("एजीएम") गुरुवार, ३० मप्टेंबर, २०२१ रोजी दु. १२.०० वा. (भाप्रवे) व्हिडीओ कॉन्फरन्सिंग (व्हीसी)/अदर ऑडिओ व्हिज्युअल मिन्स

एमसीए सर्क्युलर्स दिनांकित ०५ में, २०२० सह वाचता सर्क्युलर दिनांकित ०८ एप्रिल, २०२०, १३ एप्रिल, २०२० आणि १३ जानेवारी, २०२१ आणि सेबी सर्क्युलर्स दिनांकित १२ मे, २०२० आणि १५ जानेवारी, २०२१ च्या अनुषंगाने. उपरोक्त एमसीए सक्युंलर्स आणि सेबी सक्युंलरच्या अनुपालनांत इतर गोष्टींबावत ई-व्होटींगच्या निर्देशांसह आ. व. २०२०–२०२१ साठीच्या वार्षिक अहवालासहीत एजीएमची सूचना कंपनी/डिपॉझिटरी पार्टिसिपंट्स (डीपी) कडे ज्यांचे र्ड-पेन्त ऑड्रेस नॉटबलेले आहेत. त्या समासदान आणि समासदाच्या नॉटबहीत/नॅशनल सिक्युरिटीज डिपाश्चिटीज हे-मेल ऑड्रेस नॉटबलेले आहेत. त्या समासदान आणि समासदाच्या नॉटबहीत/नॅशनल सिक्युरिटीज डिपाश्चिटीज लिमिटेड (एएसडीएल)/सॅट्रल डिपॉश्विटरी सर्ल्हिसेस (इंडिया) लिमिटेड (सीडीएसएल) कडून प्राप्त झालेल्या लाभार्थी गलकांच्या सूचिमध्ये ज्यांची नावे आढळतील त्या सर्व भागधारकांना ०७ सप्टेंबर, २०२१ रोजी फक्त इलेक्ट्रॉनिक माध्यमातून पाठवली आहे. सभासदांनी घ्यानांत ठेवावे की, सूचना आणि वार्षिक अहवाल आ. व. २०२०-२०२१ कंपनीची वेबसाईट www.v-ind.com, स्टॉक एक्स्चेंज म्हणजेच बीएसई लिमिटेड ची वेबसाईट www.bseindia.com

कंपनी अधिनियम, २०१३च्या कलम १०८च्या तरतुदी सहवाचता कंपन्यांचे (व्यवस्थापन आणि प्रशासन) नियम २०१४च्या अनुपालनात कंपनीने इलेक्ट्रॉनिक पदुर्तीने त्यांची मते देणे सभासदाना शक्य व्हावे म्हणून एनएसडीएल मार्फल कामकाज करण्याकरिता इलेक्ट्रॉनिक व्होटींग सुविधा (रिमोट ई–व्होटींग) देऊ केली आहे. त्याशिवाय, इलेक्ट्रॉनिक ध्यमातून मतदानाची सुविधा एजीएमच्या वेळी सुद्धा उपलब्ध केली जाईल आणि रिमोट ई-व्होटींगने त्यांचे मत आधीच न दिलेल्या सभेस उपस्थित राहणाऱ्या सभासदांना एजीएम मध्ये मत देता येईल. रिमोट ई-व्होटींग व एजीएम मध्ये ई-

लाभार्थी मालकांच्या सूचीत ज्यांची नावे आढळतील ते सभासद एजीएम मध्ये रिमोट ई–व्होटींगची सुविधा मिळवण्यार हक्कदार असतील. कोणत्याही व्यक्तीने सूचना पाठवल्यानंतर परंतु २३ सप्टेंबर, २०२१ ह्या मतदानासाठीच्या कट-ऑफ डेट पूर्वी कंपनीचे शेअर्स संपादित करून एक सभासद बनली ती evoting@nsdl.co.in वर एक विनंती पाठवून किंवा आरटीए पूर्वा शेअरजिस्ट्री (इंडिया) प्रा. लि. शी support@purvashare.com येथे संपर्क साधू शकतात. . रिमोट ई-व्होटींगचा कालावधी २७ सप्टेंबर, २०२१ (सोमवार) रोजी स. ९.०० वा. (भाप्रवे) सरू होईल आणि २५

प्रत्यक्ष स्वरूपात शेअर्स धारण करणारे ते सभासद ज्यांनी त्यांचे ई-मेल ॲड्रेस नोंदवले नसतील त्यांनी कृपया त्यांचे ईमेल अंड्रेसेस संबंधित डिपॉझिटरी पार्टिसिपंटस्कडे नोंदवावेत आणि त्यांनी कृपया ई-मेल आयडी support@pur-vashare.com कडे अद्ययावत करण्यासाठी नाव, फोलीओ क्रमांक व संपूर्ण पत्ता आणि पॅन कार्डवी स्वक्षांकित प्रत

आणि पत्त्याच्या पुराव्याची स्व-साक्षांकित प्रत (जसे आधार कार्ड, ड्रायव्हींग लायसन्स, इलेक्शन कार्ड, पासपोर्ट) ह्या तपशिलांसह पत्र लिहन कंपनीच्या रजिस्ट्रार अँड शेअर ट्रान्सफर एजंट, पुर्वा शेअरजिस्ट्री (इंडिया) प्रा. लि. कडे त्यांचे कंपनी अधिनियम, २०१३च्या कलम ९१ला अनसरून, कंपनीच्या एजीएमच्या कारणास्तव कंपनीच्या सभासदांनी

धरून) बंद राहतील. ई-व्होटींग ने मतदानासंबंधातील कोणत्याही चौकशी किंवा तक्रारीसाठी एनएसडीएल किंवा कंपनीचे रजिस्ट्रार्स पुर्वा

शेअरजिस्ट्री (इंडिया) प्रा. लि. यांच्याशी ईमेलः evoting@nsdl.co.in किंवा purvashr@gmail.com येथे संपर्क

थ pnb पंजाब नैशनल बेंक ≥ Le punjab national bank

सर्कल सस्त्र सेंटर, मुंबई शहर ८१-ए१, १८ वा मजला, 'ई' विंग, मेकर टॉवर,

कफ परेड. मंबई-४००००५

शैजू नाय

रजिस्टर्ड एडी/स्पीड पोस्ट दिनांकः २०.०८.२०२१

-वर्णन खालीलप्रमाणेः-

<mark>प्रोप्रा. मोहमद एजाज अन्वर शेखः</mark> १६, १७, २ रा मजला, प्लॉट क्र. सीएस २०१, ९६, महालक्ष्मी सीएचएस लि., १३ वा लेन, कामाठीपुरा, मुंबई सेंट्रल, मुंबई-४००००८. रॉयल एंटरप्रायझेस

मनान शेख यांचा मुलगाः मु. मारवडा (राजा चौकजवळ) खान मोहल्ला, पोस्ट आणि ब्लॉक सिंगवडा, जिल्हा

दरभंगा, बिहार, पिन-८४७१०४ महोदया/महोदया सिक्युरिटायझेशन ॲण्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिल ॲसेटस् ॲण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी

०१.०७.२०२१ रोजीस अनु. खाते क्रमांक सुविधा उर्वरित थकबाकी १३८१४०११०००१३३ क्रॅश क्रेडिट रु. २५,००,०००.०० रु. २८,४३,५३५.५३

वरील सुविधांना चालू ठेवण्याची परवानगी देणे आम्हाला शक्य नाही. म्हणून आम्ही वरील सुविधा परते मागवित ०१.०७.२०२१ रोजी बँकेला देय असलेली रक्कम रु. २८.४३.५३५.५३ (रुपये अञ्चावीस लाख त्रेचाळीस

हजार पाचशे पस्तीस आणि त्रेपन्न पैसे मात्र) सह संविदात्मक ३०.०६.२०२१ पासून पूर्ण देयापर्यंत पुढील व्याज व आकार (यानंतर उल्लेख ''तारण कर्ज''). वरील सदर सविधा अन्वये थकीत रकमेच्या तारणासाठी तम्ही खालील मिळकती/मत्तांच्या संदर्भात इतर गोष्टींसह

अनु. क्र. सुविधा मर्यादा क्रॅश क्रेडिट स्टॉक आणि मशिनरी, कच्चा माल, प्रक्रियेतील स्टॉक, तयार माल, स्टोअर्स आणि स्पेअर्स आणि येणी यांचे जंगमगहाण

तारणे स्टॉक आणि मशिनरी, कच्चा माल, प्रक्रियेतील स्टॉक, तयार माल, स्टोअर्स आणि स्पेअर्स आणि येणी यांचे

तरतुर्दीकडे तुमचे लक्ष वेधण्यांत येत आहे.

वेधून घेण्यात येते की, सदर ॲक्ट अन्वये पुरविण्यात आल्याप्रमाणे सदर वैधानिक व्यादेश/मनाई यांचे कोणतेही उल्लंघन -कोणत्याही कारणाकरिता, तारण मत्ता व्यवसायाच्या सर्वसाधारण ओघात विकण्यास वा भाडेपट्टयाने दिल्यास, मुक्त झालेले विक्री उत्पन्न वा प्राप्ती बँकेत जमा करण्यात यावी/भरण्यात यावी. तुम्ही अशी वसुली/उत्पन्नाचा योग्य लेखा

-इतर तारण मत्तांच्या अंमलबजावणीसाठी आमचे हक्क राखून ठेवत आहोत . कृपया सदर सूचने अन्वये सदर मागणीचे अनुपालन करावे आणि सर्व अप्रिय गोष्टी टाळाव्यात, विना अनुपालनाच्या . बाबतीत, सर्व खर्च आणि परिणामांकरिता तुम्हाला दायित्व ठरवत आवश्यक कार्यवाही करण्यात येईल.

सदर सूचना ही डीआरटी/न्यायालय यासमक्ष कायदेशीर कारवाई करण्यासाठी बँकेला बाधा न आणता निर्गमित केलेली आपला विश्वास पंजाब नॅशनल बँकेसाठी (एस. ए. वासनिक)

(सीडी३) ३. शैलेश देसाई येथे ७, महाविर विहार, फ्लॅट क्र. ३०/३१, गरोडिया नगर, घाटकोपर (पूर्व), मुंबई- ४०००७७

-३०२, राजकमल को-ऑप हाऊ सोसा, जुहू वर्सोवा लिंक रोड, ७ बंगलो, अंधेरी (पश्चिम), मुंबई (सीडी६) सुधा एच गांधी

ज्याअर्थी सन्माननीय पीठासिन अधिकारी, कर्ज वसुली न्यायाधिकरण मुंबई (डीआरटी) यांनी तुमच्या वेरोधात रु. १६७५८०५४७.१७/- (रुपये सोळा करोड पंच्याहत्तर लाख ऐंशी हजार पाचशे



नोंदणीकृत कार्यालय : ७३ए, एसडीएफ - III, सीप्झ, अंधेरी (पूर्व), मुंबई - ४०० ०९६.

३९वी वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना, परोक्ष ई-मतदान व बुक क्लोजर

मंत्रालय, भारत सरकारने जारी केलेले ०८ एप्रिल, २०२० दिनांकित सर्क्युलर क्र. १४/२०२०, १३ एप्रिल, २०२० दिनांकित सर्क्युलर क्र. १७/२०२० सहवाचता ३१ डिसेंबर, २०२० दिनांकित जनरल सर्क्युलर क्र ३९/२०२० (एकत्रित उल्लेख ''एमसीए सर्क्युलर्स'') आणि सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया ने जारी केलेली दिनांक ०५ मे, २०२० चे सर्क्युलर क्र. २०/२०२० आणि १२ मे, २०२० दिनांकित सेबी प्तर्क्युलर क्र. सेबी/एचओ/सीएफडी/सीएमडी१/सीआयआर/पी/२०२०/७९ सहवाचत दिनांक १५ जानेवारी, २०२१ चे सर्क्युलर क्र. सेबी/एचओ/सीएफडी/सीएमडी२/सीआयआर/पी/२०२१/११ (एकत्रित उल्लेख ''सेबी सर्क्युलर्स'') च्या अनुषंगाने आणि कंपनी अधिनयम, २०१३ च्या तरतुदी व सेबी लिस्टींग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर रिक्वायरमेंटस) रेग्युलेशन्स, २०१५ च्या अनुपालनांत ही एजीएम एका सामाईक ठिकाणी सभासदांच्या प्रत्यक्ष उपस्थिती शिवाय व्हिडिओ कॉन्फरिस्मा (''व्हीसी'') किंवा अदर ऑडिओ व्हिज्युअल मिन्स (''ओएव्हीएम'') मार्फत होणार आहे. सदर सर्क्युलरच्या अनुपालनांत एजीएमची सूचना तुमचे डिपॉझिटरी पार्टीसिपंट/कंपनीचे शेअर ट्रान्स्फर एजंट म्हणेच बिगशेअर सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड कडे नोंदवलेल्या तुमच्या ई-मेल ॲड्रेसवर फक्त इलेक्ट्रॉनिक माध्यमातून पाठवली जात

. i) प्रत्यक्ष स्वरूपात शेअर्स धारण करणारे आणि ज्यांनी त्याचे ई-मेल ॲडेसेस कंपनी/आरटीएकडे कंपनीकडे एक अर्ज करून ते नोंदवावेत/अद्ययावत करावेत.

स्वरूपात देता येतील. वरील निर्देशित तरतुदींअंतर्गत आवश्यक तपशील खालीलप्रमाणे आहे : परोक्ष ई-मतदानाच्या सुरुवातीची तारीख व वेळ । सोमवार, दि. २७ सप्टेंबर, २०२१ रोजी स. ९.०० वा. परोक्ष ई-मतदानाच्या समाप्तीची तारीख व वेळ बुधवार, दि. २९ सप्टेंबर, २०२१ रोजी सायं. ५.०० वा. एरवाद्या व्यक्तीचे नाव सभासटांच्या रजिस्टरमध्ये किंवा डिपॉझिटरीजटारे तयार करण्यात आलेल्या लाभार्थी

जे सभासद व्हीसी/ओएव्हीएम मार्फत सभेत उपस्थित असतील आणि ज्यांनी रिमोट ई-व्होटींग मार्फत ठरावांक

बदलता येऊ शकणार नाही. तथापि, तुम्ही एजीएममध्ये उपस्थित राहु शकता व चर्चेमध्ये सहभाग घेऊ शकता. . एमसीए सर्क्युलर अनुसार सभासद एजीएम मध्ये उपस्थित राहू शकतात व सीडीएसएल प्लॅटफॉर्म मार्फत केवळ

लिह शकता किंवा ०२२– २३०५८७३८ व ०२२–२३०५८५४२/४३ वर संपर्क साधू शकता इलेक्ट्रॉनिक माध्यमातून मतदाना सुविधेशी संबंधित सर्व तक्रारी श्री. राकेश दळवी, सि. मॅनेजर, सेंट्रल

बुक्स शुक्रवार, २४ सप्टेंबर, २०२१ ते गुरुवार, ३० सप्टेंबर, २०२१ (दोन्ही दिवस समाविष्ट) दरम्यान

उपाध्यक्ष - विधी व कंपनी सचिव

सही/

(पश्चिम), मुंबई-४०० ०५३. संपर्कः ०२२-६२२९ ९९९९ ईमेलः info@v-ind.com वेबसाईट : www.v-ind.com सीआयएन नं. एल५२१००एमएच१९८२पीएलसी२९१३०६

ओएव्हीएम) एजीएमच्या सूचनेत मांडलेले कामकाज करण्यासाठी होईल.

वर आणि नॅशनल सिक्युरिटीज डिथॉझिटरी लिमिटेड ("एनएसडीएल") ची वेबसाईट www.evoting.nsdl.com वर सुद्धा उपलब्ध असेल. व्हीसी/ओएव्हीएम मार्फत एजीएममध्ये हजर राहून सहभागी होऊ शकणाऱ्या सभासदांना कंपनी अधिनियम, २०१३च्या कलम १०३ अंतर्गत गणसंख्या पूर्ततेसाठी हिशोबांत धरले जाईल.

होटींगची प्रक्रीया सूचनेत दिलेली आहे. २३ सप्टेंबर, २०२१ ह्या मतदानासाठीच्या कट-ऑफ डेट रोजीस सभासदांच्या नोंदवहीत/डिपॉझिटरीजनी ठेवलेल्य

सप्टेंबर, २०२१ (बुधवार) रोजी सं. ५.०० वा. (भाप्रवे) संपेल. सदर तारीख आणि वेळेनंतर सभा इलेक्ट्रॉनिक पद्धतीने देणे शक्य होणार नाही आणि त्यानंतर एनएसडीएल कडून मतदानासाठी रिमोट ई–व्होटींग मॉड्यूल . निष्क्रिय केले जाईल. एजीएम मध्ये रिमोट ई–व्होटींग प्रक्रिया पार पाडण्याकरिता तपासणी अधिकारी म्हणून श्री संतोषकुमार पांडे (व्यावसायिक कंपनी सेक्नेटरी), मुंबई यांची नियक्ती केली आहे. एजीएमच्या आधी ज्या सभासटांनी रिमोट ई-व्होटींगने त्यांचे मत दिले असेल ते सुद्धा एजीएमला हजर राहू शकतात परंतु, पुन्हा त्यांचे मत देण्यास ते हक्कदार

नोंदवही आणि भाग हस्तांतरण पुस्तक बुधवार, २९ सप्टेंबर २०२१ पासून गुरुवार, ३० सप्टेंबर २०२१ पर्यंत (दोन्ही दिवस

विआन इंडस्ट्रिज लिमिटेडसाठी व्यवस्थापकीय संचालक (डीआयएनः ०९३०५५५१) दिनांकः ०७.०९.२०२१

द्रः: ०२२-४१०२७३००, ४१०२७३०५-२४

मोहमद एजाज अन्वर शेख: १७ए, तळ मजला, मानिक बिल्डिंग चाळ क्र. ३, फलक लॅण्ड रोड, मुंबई

रॉयल एंटरप्रायझेस

प्रोप्रा. मोहमद एजाज अन्वर शेखः १९, ३ रा मजला, राजकोटवाला बिल्डिंग, फलकलॅण्ड रोड, ८ वी क्रॉस लेन, गिरगाव, मुंबई-४००००४ मोहमद एजाज अन्वर शेख

इंटरेस्ट ॲक्ट, २००२ (सरफैसी) च्या कलम १३(२) अन्वये . संदर्भः रॉयल एंटरपायझेस. प्रोपा. मोहमद एजाज अन्वर शेख यांनी घेतलेल्या कॅश केडिट सविधा खाते क १३८१४०११०००३४८ तुम्ही खालील पतसुविधा घेतल्या आहेत.

हप्ते/न्याज/मुद्दल ऋण प्रदान न केल्यामुळे खाते/ती रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया मार्गदर्शक तत्वानुसार 38.03.2028 रोजी नॉन परफॉर्मिंग ॲसेट म्हणन वर्गीकत करण्यात आले आहे. अशा परिस्थितीत मंजर केलेल्या

तारण हितसंबंध निर्माण केले आहेत.

दराने पुढील व्याज आणि आकार यासह रु. २८,४३,५३५.५३ (रुपये अट्टा<mark>वीस लाख त्रेचाळीस हजार पाचशे</mark> **पस्तीस आणि त्रेपन्न पैसे मात्र)** च्या संपूर्ण रकमेचा भरणा करण्यासाठी बोलावित आहोत कसूर केल्यास कायद्याने बँकेला उपलब्ध असलेल्या अधिकारांचा वापर करण्यासह बँक सरफैसी ॲक्ट, २००२ च्या कलम १३(४) अन्वये परविण्यात आल्याप्रमाणे कोणताही वा सर्व अधिकारांचा वापर करण्यासाठी इच्छक आहे. तुमच्याद्वारे तारण कर्जाचे प्रदान न झाल्यास बँकेला अंमलबजावणी करण्यासाठी इच्छक असलेल्या तारण मत्तेचे

आम्ही याद्वारे तुम्हाला ०१.०५.२०२१ तारखेपासून ६० दिवसांत (साठ दिवसांत) संपूर्ण प्रदानापर्यंत संविदात्मक

ारण मत्तेचे विमोचन करण्याकरिता उपलब्ध असलेल्या वेळेच्या संबंधात ॲक्टच्या कलम १३ च्या पोट-कलम (८) च कृपया नोंद घ्यावी की, सदर ॲक्टच्या कलम १३(१३) च्या संदर्भात, तुम्ही ह्या सूचनेच्या प्राप्तीनंतर बँकेच्या पूर्व लेखी संमतीशिवाय वरील उल्लेख तारण मत्ता विक्री, भाडेपट्टा वा इतर मार्गाने हस्तांतरण करु शकणार नाहीत, तमचे लक्ष सचनेकडे

मुख्य व्यवस्थापक, प्राधिकृत अधिकारी तारणी धनको

ठिकाण : मुंबई दिनांक : ०७.०९.२०२१ एच. के. बिजलानी कंपनी सेक्रेटरी